

Simplex Castings Ltd.

Regd. Office: 601/602A. FairLink Center, Off AndheriLink Road, Andheri (W) Mumbai 53 (M.S.) India

: +91-022-40034768

: sclmumbai@simplexcastings.com Website: www.simplexcastings.com

CIN:L27320MH1980PLC067459

Ref: SCL/BSE/2021-22/21

Date:30.08.2021

1

To, The Bombay Stock Exchange, Department of Corporate services, 25th Floor, P.J.Towers, Dalal Street, Mumbai- 400 001 PH No -022 2272 2041/3719 **BSE Scrip Code 513472**

Sub: Submission of copies of Newspaper Advertisement

Ref: Investor Education and Protection Fund Authority (Accounting, Audit, Transfer and Refund) Rules, 2016

Dear Sir,

With reference to the captioned subject, please find enclosed herewith copies of newspaper Advertisement, given by the Company as per provisions of Investor Education and Protection Fund Authority (Accounting, Audit, Transfer and Refund) Rules, 2016 and Section 124(6) of the Companies Act, 2013 requesting the shareholders to claim their unpaid/unclaimed dividends so to save/ protect their shares from being transferred to IEPF Account to IEPF Authority, which was Published in Free Press [English Newspaper] and Navshakti in Marathi on 28th August, 2021.

This is for your information and record.

Thanking you,

Yours Truly,

For, Simplex Castings Limited

Sangeeta Ketan Shah Managing Director

0788-4034188 sclbhilai@simplexcastings.com

<u>सार्वजनिक सूचना</u> श्री.शशिकांत जयराम पाटील, २ भीमाबाई बळवंत पाटील, ३. लीला हरिराम पाटील, ४. वनिता मनोहर गायकर, ५ पुष्पा रत्नाकर भोईर, ६. हेमा दिनेश गावंड, . **७. प्रमिला जयराम जाधव,** सर्व माळजीपाडा, वसई पालघर येथील रहिवासी माझ्या क्लायंटल बेअरिंग सीटीएस क्रमांक २१, हिसा क्रमांव २/१, क्षेत्र २७.६० गुंठे विकण्यासाठी बोलण करीत आहेत. माळजीपाडा, वसई, जिल्हा पालघर येथे स्थित वरील सर्व विक्रेते दावा

करतात की ते या मालमत्तेचे सध्याचे मालव

आहेत. या मालमत्तेमध्ये विक्री, ताबा, वारसा, गहाण धारणाधिकार, भाडेपट्टी, भेट किंवा इतर कोणत्याही प्रकारे हक्क, शीर्षक, हक्क किंवा हित असणारी कोणतीही व्यक्ती. लेखी स्वरूपात या सूचनेच्या प्रसिद्धीच्या तारखेपासून **१५ दिवसांच्या** आत संबंधित कागदपत्रांसा खालील पत्यावर आक्षेप सादर करावा. अन्यर्थ कोणाकडनही असे कोणतेही दावे विचारा घेतले जाणार नाहीत व सदर हक्क सोडून दिले गेले असे मानले जाईल. त्यानंतर माझे अशीव वाटाघाटी पूर्ण करतील आणि कोणतेही दावे स्वीकारले जाणार नाहीत

सही/- श्री. समीर खरमाटे खरेदीदाराचे वकील जी ३, बोरिवली अरुणोदय को. हौ. सो बोरिवली (वेस्ट), मुंबई - ४०००९२ मोबाईल: ७०३९४७५५८० दिनांक: २८/०८/२०२१

जाहीर नोटीस

जाहीर नोटीस देण्यात येते की माझे पक्षकार यांचे वतीने व कथनानुसार खालील परीशिष्टात वर्णन केलेल्या मिळकतीचे टायटल तपासणी करिता प्रस्तत नोटीस प्रसिद्ध करण्यात येत आहे. सबब कोणाही व्यक्तींचे सदर परिशिष्ट मिळकतीबाबत काही एक हरकत तक्रार, तंटा असल्यास किंवा कोणत्याही प्रकारचे हक्क, अधिकार वा हितसंबंध असल्यास ही नोटीस प्रसिध्द झाल्यापासन १४ दिवसांचे आत खालील पत्त्यावर सबळ कागदोपत्री पुराव्यासहीत लेखी कळवावे. अन्यथा सदर मिळकत बोजे विरहीत असे समजण्यात येईल.

परिशिष्ट ठाणे इंडस्ट्रीयल एरिया, गाव पाचपाखाडी, ठाणे (पश्चिम), तालक व जिल्हा ठाणे तसेच ठाणे महानगरपालिका हद्दीतील प्लॉट क्र. अ —२८०, क्षेत्र १३१४ चौ. मी. व त्यावरील इमारत येणेप्रमाणे. ठाणे

दिनांक : २८/०८/२०२१ (आर.डी.राशीनकर) वकील १०१, ऐश्वर्यलक्ष्मी अपार्टमेंट, महर्षी कर्वे रोड, नामदेववाडी सभागृहासमोर, ठाणे (प.)-२

जाहीर सूचना सर्व जनतेस या सूचनेद्वारे असे कळविण्यात येते की 'शेठ मीदोरी निवासी प्रकल्पाकरिता, शहर शिर्षक सर्व्हेक्षण नं.

2400/ई, दहिसर गाव, तालुका

पत्र SIA/MH/MIS/ 195117/2021

देण्यात आलेली आहे. सदर पर्यावरण

यांच्या https://parivesh.nic.in वेब

साईट वर देखील उपलब्ध आहे.

दिनाक 23.08.2021

ठिकाण मुंबई

दिनाक 05-08-2021 रोजी अन्वये मजुरी

मंजुरी पत्र महाराष्ट्र पर्यावरण नियंत्रक मंडळ

मे शेठ इफ्रावर्ल्ड प्रा लिमि.

सही/-

डायरेक्टर

पराजपे बी स्कीम, शेठ ग्रुप ऑफ कपनीज

तळ आणि तिसरा मजला. प्रायस इन्फिनिटी

दिंडोशी, मुंबई येथील बोरिवली विभाग

एस.सी. क्र. ७०५ सन २०१६

कंपनी अधिनियम. १९५६ अन्वये स्थापित

आयसीआयसीआय बँक टॉवर, चकली

सर्कलजवळ, जना पादा रोड, वडोदरा-३९०

००७, गुजरात आणि तिचे कॉर्पोरेट कार्यालय

आहे आयसीआयसीआय बँक टॉवर्स. ४ था

वांद्रे (पू.), मुंबई-४०० ०५१ मुखत्यारनामा

कर्ज व्यवस्थापक, वय ... वर्षे, व्यवसाय :

निजातुल्लाह माझमातुल्लाह खान

खो क्र. ४, ठाकूर नगर, विजय नगर,

नालासोपारा (पू.), नागिनदास पाडा, एनएसपी

सूचना घ्यावी की, सदर सन्माननीय न्यायालय

जालील अनुतोषांकरिता उपरोक्त नामित

प्रतिवादींद्वारे १७.०९.२०२१ रोजी स. ११:००

वा. न्यायालय कक्ष क्र. २ मधील पीठासिन

सन्माननीय सहा. सत्र न्यायाधिश **एस.एम**

अ. सन्माननीय न्यायालयाने कृपा करुन रु.

४,०१,९०६/- (रुपये चार लाख एक हजा

नऊशे सहा मात्र) ची रक्कम परत करण्यासाठी

सदर सन्माननीय न्यायालयाच्या कार्यालयाल

ब. उपरोक्त विनंती (अ) अनुसार अंतरिमकालीन

क. खटल्याचा प्रकार आणि परिस्थितीनसा

आवश्यक अशा अन्य आणि पुढील

भोसले यांच्यासमोर प्रचालित होणार आहे.

. प्रतिवार्द

प्रबंधकांकरित

दिंडोर्श

नगर दिवाणी न्यायालय

वय ... वर्षे, व्यवसाय : नोकरी

मजला, साऊथ टॉवर, वांद्रे-कुर्ला कॉम्प्लेक्स,

आणि बँकिंग रेग्यलेशन ॲक्ट. १९४९ अन्वये

बँक म्हणून परवानाधारक बँकिंग कंपनी आणि

ायसीआयसीआय बँक लि

तिचे नोंदणीकत कार्यालय आहे

श्री. अमोल श्रीमाथ

ठाणे – ४०१२०**९**

निर्देश द्यावेत.

अनुतोषांकरिता.

दिनांक १२ ऑगस्ट, २०२१.

मे. भिडे ॲण्ड असोसिएटस्

चेंबूर, मुंबई-४०००७१.

डी९४, १५ वा रस्ता, प्लॉट क्र. १८७,

वादींकरिता वकील

मूळ अर्ज क्र. ६४ सन २०१९ बोरिवली, जिल्हा मुंबई, राज्य महाराष्ट्र विकासक मे. शेठ इंफ्रावर्ल्ड प्रा. लिमि. युको बँक यांना पर्यावरण मंत्रालय महाराष्ट्र विरुद्ध शासनाकडून विस्तारित पर्यावरण मंजुरी

टिम इंटरवेंचर एक्सपोर्ट्स प्रा. लि. आणि अन्य

समन्स ज्याअर्थी वरील नावाचे अर्जदार यांनी सदर न्यायाधिकरणासमक्ष वरील उलेखित अर्ज दाखल केला

ज्याअर्थी साधारण स्वरूपात समन्सची बजावणी परिणामकारक झालेली नाही आणि ज्याअर्थी सदर नाम. न्यायाधिकरणाद्वारे पर्यायी बजावणीकरिता अर्ज संमत करण्यात आला आहे.

मुंबई कर्ज वसुली न्यायाधिकरण क्र. १

२रा मजला, कुलाबा, टेलिफोन भवन, स्ट्रॅन्ड रोड, कुलाबा मार्केट, मुंबई-४०० ००५.

तुम्हाला सदर न्यायाधिकरणासमक्ष व्यक्तिशः वा विकलाद्वारे लेखी विवरणपत्र दाखल करण्यासाठी आणि विनंतीप्रमाणे अनुतोष का मंजुर करु नये याची कारणे दर्शविण्यासाठी दि. ०६/१०/२०२१ रोजी स. ११.३० वा. उपस्थित राहण्याचे निर्देश दिले आहेत. सूचना घ्यावी की, कसूरवार ठरल्यास, तुमच्या अनुपस्थितीत अर्जाची सुनावणी होईल आणि

माझ्या हस्ते आणि सदर न्यायाधिकरणाच्या शिक्क्याने **दि. २० ऑगस्ट, २०२१** रोजी दिले/जारी. मुंबई कर्ज वसुली न्यायाधिकरण - १ पत्रंधक हीआस्टी - १

प्रतिवादी क्र. १

सुभाष रोड, गरवारे पॉलिफिल्म्सच्या मागे विलेपाले ईस्ट, मुंबई, महाराष्ट्र 400057 टिम इंटरवेंचर एक्सपोर्ट्स प्रा. लि. त्यांचा पत्ता येथे बानु मेंशन, १ला मजला, १६ नादिरशा सुखिया स्ट्रिट, कावासजी पटेल स्ट्रिटलगत, सिटी बँकजवळ, फोर्ट, मुंबई ४०० ००१ मुंबई येथील मुंबई नगर दिवाणी

श्री. सुरेश अगरवाल त्यांचा पत्ता येथे बानु मेंशन, १ला मजला, १६ नादिरशा सुखिया स्टिट, कावासजी पटेल स्ट्रिटलगत, सिटी बँकजवळ, फोर्ट, मुंबई ४०० ००१ प्रतिवादी क्र. ३

श्री. विनोद अगरवाल त्यांचा पत्ता येथे बानु मेंशन, १ला मजला, १६ नादिरशा सुखिया स्ट्रिट, कावासजी पटेल स्ट्रिटलगत, सिटी बँकजवळ, फोर्ट, मुंबई ४०० ००१ प्रतिवादी क्र. ४

श्री. महेंद्र अगरवाल त्यांचा पत्ता येथे बानू मेंशन, १ला मजला, १६ नादिरशा सुखिया स्टिट, कावासजी पटेल स्टिटलगत, सिटी बँकजवळ, फोर्ट, मंबई ४०० ००१

press limited

नों. कार्यालय: एल-३१, एम. आय. डी. सी. तारापुर इंडस्ट्रीयल, एरिया, बोईसर - ४०१५०६, जि. पालघर, महाराष्ट्र. दू : (०२५२५) ६६१११६, ईमेल : share@orientpressltd.com CIN: L22219MH1987PLC042083 वेबसाईट : www.orientpressltd.com

भागधारकांना सूचना

इन्व्हेस्टर एज्युकेशन अँड प्रोटेक्शन फंड (आयईपीएफ) कडे कंपनीच्या सम्भागांच्या नाठी (कंपनी अधिनियम, २०१३ च्या कलम १२४(६) नुसार)

कंपनी अधिनियम, २०१३ ('अधिनियम') च्या कलम १२४(६) सहवाचता इन्व्हेस्टर एज्युकेशन अँड प्रोटेक्शन फंड ऑथॉरिटी (अकाऊंटींग, ऑडिट, ट्रान्स्फर अँड रिफंड) रुल्स, २०१६ ('रुल्स') आणि त्याच्या नंतरच्या सुधारणा यांच्या आवश्यकतांच्या बाबतीत, कंपनीने सलग (७) सात वर्षे कालावधीसाठी ज्यांच्या संबंधातील लाभांश प्रदान न करता किंवा दावा न करता पडून आहे ते शेअर्स केंद्र सरकारने स्थापन केलेल्या इन्व्हेस्टर एज्यकेशन अँड प्रोटेक्शन फंड (आयईपीएफ) अकाऊंट मध्ये हस्तांतरित करणे आवश्यक आहे.

आर्थिक वर्ष २०१३-२०१४ साठी ज्यांचे शेअर्स सदर रुल्स नुसार आयईपीएफ अकाऊंट मध्ये हस्तांतरित होण्यास पात्र झाले त्या संबंधित भागधारकांना कंपनीने २४ ऑगस्ट, २०२१ रोजी स्पीड पोस्टने व्यक्तिगत पत्र पाठवले आहे. ज्यांनी मागील सलग सात वर्षे त्यांच्या लाभांशाची रोकड केली नाही आणि म्हणून ज्यांचे शेअर्स आयईपीएफ डिमॅट अकाऊंट मध्ये हस्तांतरित होण्यास पात्र ठरले आहेत अशा भागेधारकांची सूची त्यांच्या फोलिओ क्रमांक किंवा डीपी आयडी – क्लायंट आयडी सह कंपनीची वेबसाईट http://www.orientpressltd.com वर प्रदर्शित केली आहे. सदर रुल्स अंतर्गत ज्यांचे शेअर्म आता आयर्रपीएफकडे हस्तांतरित होणार आहेत त्या संबंधित भागधारकांना कंपनीने योग्य कती करण्यासाठी वैयक्तिकरित्या कळवले आहे.

।।गधारकांनी दावा न केलेले शेअर्स आणि दावा न केलेल्या लाभांश रकमांवर दावा करण्याकरित २५ ऑक्टोबर, २०२१ रोजी किंवा त्यापूर्वी कृपया कंपनीच्या रजिस्ट्रार अँड शेअर ट्रान्स्फर एजंट कडे सदर पत्रांत सांगितलेली आवश्यक दस्तावेज पाठवावेत. याद्वारे सूचना देण्यांत येते की, भागधारकांकडून वैध दावा प्राप्त न झाल्यास, सदर रुल्सच्या आवश्यकर्तानुसार पुढे सूचना न देता कंपनी सदर शेअर्स आयईपीएफ अकाऊंट मध्ये हस्तांतरित करेल.

कुपया ध्यानांत ठेवावे की, आयईपीएफ रुल्स नुसार आयईपीएफकडे हस्तांतरित झालेले शेअर्स आणि दावा न केलेल्या लाभांश रकमांच्या संबंधात कंपनी विरूद्ध कोणताही दावा करता येणार नाही संबंधित भागधारकांनी ध्यानांत ठेवावे की, असे हस्तांतरण झाल्यानंतर ते, <u>www.iepf.gov.in</u> येथे ज्याचे तपशील उपलब्ध आहेत त्या ऑनलाईन अर्जाला करून आयईपीएफ कडून लाभांशासह त्यांचे सदर शेअर्स परत मागू शकतात. कृपया ध्यानांत ठेवावे की, अशा शेअर्सवर उपार्जित होणारे नंतरचे सर्व संस्थात्मक लाभ सुद्धा आयईपीएफ डिमॅट अकाऊंटच्या नावांत जमा केले जातील.

पुढील माहितीसाठी, संबंधित भागधारकांनी कंपनीचे रजिस्ट्रार अँड ट्रान्स्फर एजंट, युनिव्हर्सल कॅपिटल सिक्युरिटीज प्रा. लि., सी-१०१, २४७ पार्क, १ ला मजला, एल. बी. एस. मार्ग, विक्रोळी (पश्चिम), मुंबई - ४०००८३. **दू. क्र.** : ९१ २२ २८२०७२०३-०५/४९१८६१७८-७९, **ई-मेल आयडी** : <u>info@unisec.in</u> येथे संपर्क साधावा.

ओरिएंट प्रेस लिमिटेड साठी सही/-शुभांगी लोहीया दिनांक : २७.०८.२०२१

कंपनी सेक्रेटरी आणि अनुपालन अधिकारी ठिकाण : मुंबई

CIN- L17300MH1981PLC024184

Regd. Office:413, Tantia Jogani Industrial Premises, J.R.Boricha Marg,

Lower Parel (East), Mumbai 400 011. Tel-022-40750601, Fax-022-40750636

Email: ginitex@rediffmail.com | Website: www.ginitex.com

41st ANNUAL GENERAL MEETING TO BE HELD OVER VIDEO

CONFERENCE, RECORD DATE, BOOK CLOSURE AND REMOTE E-VOTING NOTICE is hereby given that the 41st ANNUAL GENERAL MEETING (AGM) of the

Members of the Company is scheduled to be held on Monday, September 20th 2021 at 12.00 P.M. through Video Conferencing (VC) / Other Audio Visual Mean

OAVM) in compliance with the Provisions of the Companies Act, 2013 (the ACT

and read with circular Nos. 14/2020, 17/2020, 20/2020 and 02/2021 dated April 8

2020, April 13, 2020, May 5, 2020 and January 13, 2021 respectively, issued by the

Ministry of Corporate Affairs (MCA Circulars) and Circular No. SEBI/HO/CFD/CMD2/CIR/P/2021/11 issued by the Securities and Exchange

Notice is also given pursuant to Section 91 of the Companies Act, 2013 that the

Register of Members and the Share Transfer Books of the Company will remain

closed from Saturday, September 18th, 2021 to Monday, September 20th, 2021 (both

The facility to appoint proxy to attend and cast vote for the member is not be

In Compliance with the above circulars, electronic copy of the Notice of the AGM and Annual Report for the Financial year 2020- 2021 is being sent to all the

hareholders whose e mail IDs are registered with the Bigshare Services Private

Limited, Registrar and Share Transfer Agent (RTA) and Depositories and the same

s available on the website of the Company at www.ginitex.com and on the website

of BSE Limited at www.bseindia.com and on the website of Central Depository

in compliance with Section 108 of the Companies Act, 2013, read with Rule 20 of

the Companies (Management and Administration) Amendment Rules, 2015, and

Regulation 44 of the Securities and Exchange Board of India (Listing Obligations

and Disclosure Requirements) Regulations, 2015, the Company is pleased to provide to its Members the facility to exercise their vote by electronic means (e-

The Company has appointed Mr. Sandeep Dar, Practicing Company Secretary, as

the Scrutinizer to scrutinize the entire e-voting process in a fair and transparent

The detailed instructions for e-voting are given in the Notice of the AGM. Members

 Members, whose names are recorded in the Register of Members or in the Register of Beneficial Owners maintained by the Registrars and by the depositories

(In case of electronic Shareholding) as on the 'cut-off date' i.e. September 13th

2021, shall be entitled to avail the facility of e-voting provided by Central Depository Services Limited (CDSL). For details relating to e-voting, please refer

The Remote e-voting period begins on Friday, September 17th, 2021 at 9.00

A.M. and ends on Sunday, September 19th, 2021 at 5.00 P.M. During this period the

eligible shareholders of the Company, holding shares either in physical form or in

Members, who will be present in the AGM through VC / OAVM and have not cas

their vote through remote e-voting, shall be eligible to vote through e-voting system

during the AGM. Members who have voted through remote e-voting will be eligible

to attend the AGM. However, they will not be eligible to vote at the meeting. If any

Votes are cast by the members through the e-voting available during the AGM and

f the same members who have voted not participated in the meeting through

VC/OVAM facility, then the votes cast by such members shall be considered invalid as the facility of e-voting during the meeting is available only to the members

Any person, who acquires shares and becomes a member of the Company afte

the dispatch of Notice of AGM by the Company and whose names appear in the Register of Members or Register of Beneficial holders as on the cut-off date i.e

September 13th, 2021, may follow the remote e-voting procedure as mentioned in

the Notice of AGM under 'Voting through electronic means' to obtain the login id and

Members holding shares in dematerialized form who have not registered their

email addresses are requested to register/ update their email addresses with

respective depository participant(s) and members holding shares in physical form

are requested to update their email address with Big share Services Private Limited

at www.bigshareonline.com to receive electronic copy of the Annual Report 2020-

21 along with Notice of AGM, instruction of e-voting and instruction for

In case of queries related to e-voting members may call on 1800 200 5533 or

refer e-voting user manual at the Help section of www.evotingindia.com

naterialized form, may cast their vote electronically. The remote e-voting module

Services (India) Limited (CDSL) at www.evotingindia.com.

oting) on the businesses as set out in the Notice of the AGM.

Board of India to transact the business as set out in the Notice of the AGM.

available for this AGM.

manner.

are requested to note the following:

shall be disabled by CDSL for voting thereafter.

the Notice of the AGM

attending the meeting.

assword to exercise remote e-voting.

participation in the AGM through VC/OAVM.

GINI SILK MILLS LTD

हिल्टन मेटल फॉर्जिंग लिमिटेड

(सीआयएन क्र : एल२८९००एमएच२००५पीएलसी१५४९८६) नों. कार्यालय: युनिट क्र. बी ५१०, वेस्टर्न एज II, वे. ए. हायवे जवळ, मागाठाणे, बोरिवली पू., मुंबई ४०००६६. फोन: +९१ २२-४०४२६५६५, फॅक्स : +९१ २२ ४०४२ ६५६६ र्डमेल : secretarial@hiltonmetal.com, वेबसाईट : www.hiltonmetal.com

भागधारकांना सूचना इन्व्हेस्टर एज्युकेशन ॲण्ड प्रोटेक्शन फंडकडे समभागांचे हस्तांतर

सदर सचना ही ७ सप्टेंबर, २०१६ पासन प्रभावी निगम व्यवहार मंत्रालयादारे अधिसचित इन्व्हेस्ट रूज्यकेशेन ॲण्ड प्रोटेक्शन फंड ॲथॉरिटी (अकांऊटींग, ऑडिट, टान्सफर ॲण्ड रिफंड) रुल्स २०११ . 'रुल्स') आणि वेळोवेळी प्रचलित सुधारणांच्या तरतुर्दीनुसार प्रकाशित करण्यात येत आहे.

ल्समध्ये इतर बाबींसह इन्व्हेस्टर एज्युकेशन ॲण्ड प्रोटेक्शन फंड (आयईपीएफ) कडे सात क्रमवा वर्षाकरिता भागधारकांनी रोख किंवा दावा न केलेल्या लाभांशाच्या संदर्भातील सर्व समभाग हस्तांतरणार्च तरतद आहे. त्यानसार कंपनीने त्यांच्या अंतिम उपलब्ध पत्त्यावर सदर रुल्स अंतर्गत आयर्डपीएफकडे ज्यांचे शेअर्स हस्तांतरित होण्याचा संभव आहे अशा भागधारकांना वैयक्तिक पत्रव्यवहार पाठविला आहे. कंपनीने तिची वेबसाईट www.hiltonmetal.com वर आयईपीएफ कडे हस्तांतरणासाठी नियत समभाग आणि अश गगधारकांचा तपशिल अपलोड केला आहे

पत्यक्ष स्वरूपात समभाग धारण केलेले आणि ज्यांचे समभाग आयर्रपीएफ सस्पेन्स अकाऊंट मध्ये हस्तांतरि होण्याचा संभव आहे त्या संबंधित भागधारकांनी नोंद घ्यावी की कंपनी रुल्सनुसार आयईपीएफ सस्पेन्स अकाऊंटमध्ये समभागांचे हस्तांतर करण्यासाठी त्यांनी धारण केलेल्या मूळ शेंअर प्रमाणपत्राच्या ऐवजी प्रतिलिपी शेअर प्रमाणपत्र जारी करेल आणि अशा प्रकारे जारी केल्यावर मूळ शेअर प्रमाणपत्र जे त्यांच्या नावे नोंटणीकत आहे ते आपोआप रह होईल आणि वाटाघाटी योग्य नमल्याचे मानण्यात येईल हिमॅट माध्यमाने समभाग धारण केलेल्यांच्या बाबतीत समभाग रुल्स नसार कॉर्पोरेट ॲक्शन मार्फत आयर्डपीएप सस्पेन्स खात्यामध्ये थेट हस्तांतरित करण्यात येतील. भागधारकांनी पुढे नोंद घ्यावी की कंपनीने तिच्या वेबसाईटवर अपलोड केलेला तपशिल हा रुल्स नुसार आयईपीएफ सस्पेन्स अकाऊंटमध्ये समभागांचे हस्तांतर करण्यासाठी कंपनीदारे प्रतिलिपी शेअर प्रमाणपत्र जारी करण्याच्या संदर्भात संदर्भ आणि परेर्श सचना मानणे आवश्यक आहे.

... अशा सर्व भागधारकांना १ नोव्हेंबर २०२१ पर्यंत कंपनी/कंपनीचे रजिस्ट्रार आणि ट्रान्सफर एजंट मे. लिंव इनटाईम इंडिया प्रायव्हेट लिमिटेड कडे अर्ज करण्यासाठी याद्वारे सूचना देण्यात येत आहे जेणेकरुन समभा आयर्डपीएफ सस्पेन्स अकाऊंटमध्ये हस्तांतरित करण्यात येणार नाहीत. कंपनीला १ नोव्हेंबर २०२१ पर्यंत संबंधित भागधारकांकडन कोणताही पत्र व्यवहार प्राप्त न झाल्यास समभाग रुल्समधील विहित प्रक्रियेनुसा नियत तारखेस ६ नोव्हेंबर २०२१ रोजी आयर्डपीएफ सस्पेन्स अकाऊंट मध्ये हस्तांतरित करण्यात येतील. नोंद्र घ्यावी की, काही असल्यास अशा समभागावरील उपार्जित सर्व लाभांसह आयर्डपीएफकडे हस्तांतरि समभाग इन्व्हेस्टर एज्युकेशन ॲण्ड प्रोटेक्शन फंड ॲथॉरिटी (अकाऊंटिंग, ऑडिट, ट्रान्सफर ॲण्ड रिफंड) कल्म २०१६ च्या कल ७ अंतर्गत विहित एकियेचा अवलंब करून आयर्रपीएफ ॲथॉपिटीकटन पर मिळविण्यासाठी दावा करता येईल. वरील प्रकरणातील कोणत्याही स्पष्टिकरणासाठी कंपनीचे रजिस्ट्रार आणि ट्रान्सफर एजंट, मे. लिंक इनटाईम इंडिया लिमिटेड, युनिट : सी-१०१, २४ पार्क, एल.बी.एस. मार्ग विक्रोळी, पश्चिम, मुंबई - ४०००८३, फोन : ०२२- २८५१ ५६०६/५६४४, फॅक्स क्र. ०२२-२८५१ २८८५ आणि ईमेल : rnt.helpdesk@linkintime.co.in यांना संपर्क करावा.

हिल्टन मेटल फॉर्जिंग लिमिटेड करित

ठिकाण : मुंबई दिनांक: २८/०८/२०२१

ठिकाण : मुंबई

दिनांक : २७.०८.२०२१

युवराज मल्होत्रा (अध्यक्ष आणि व्यवस्थापकीय संचालक)

सिम्प्लेक्स कास्टिंग्ज लि.

(सीआयएन : एल२७३२०एमएच१९८०पीएलसी०६७४५९) **नोंदणी कार्यालय:** ६०१/६०२ए, फेअरलिंक सेंटर, अंधेरी लिंक रोड लगत, अंधेरी (पश्चिम), मुंबई (महाराष्ट्र)-४०००५३. फोन क्र. ०२२-४००३४७६८, फॅक्स: ०२२-४००३४७६८, ईमेल आयडी: cs@simplexcastings.com, वेबसाईट: www.simplexcastings.com

पूचना – इन्व्हेस्टर एज्युकेशन ॲण्ड प्रोटेक्शन फंड (आयईपीएफ) कडे शेअर्सचे हस्तांतर

कंपनी अधिनियम, २०१३ (''अधिनियम'') च्या कलम १२४ सहवाचता निगम व्यवहार मंत्रालयाद्वारे अधिसूचित इन्व्हेस्टर एज्युकेशन ॲण्ड प्रोटेक्शन फंड ॲथॉरिटी (अकाऊंटींग, ऑडिट, ट्रान्सफर ॲण्ड रिफंड) रुल्स २०१६ आणि इन्व्हेस्टर एज्युकेशन ॲण्ड प्रोटेक्शन फंड ॲथॉरिटी (अकाऊंटींग, ऑडिट, ट्रान्सफर ॲण्ड रिफंड) अमेंडमेंट रुल्स २०१७ (''रुल्स'') च्या तरतुर्दीनुसार सूचना याद्वारे देण्यात येते ्र की. कंपनीला इन्व्हेस्टर एज्युकेशन ॲण्ड प्रोटेक्शन फंड (''आयईपीएफ'') अकाऊंटमध्ये सात क्रमवार वर्षे किंवा अधिक करिता भागधारकांनी रोख न केलेल्य/दावारहित लाभांशाच्या संदर्भातील शेअर्स आणि रोख न केलेला/दावारहित लाभांश हस्तांतर करणे आवश्यक आहे.

कंपनीने योग्य कार्यवाही करण्यासाठी सदर रुल्सनुसार आयईपीएफ खात्यामध्ये ज्यांचे शेअर्स हस्तांतरित होण्याचा संभव अशा संबंधित भागधारकांना वैयक्तिकरित्या पत्रव्यवहार पाठविला आहे आणि आयईपीएफ खात्यामध्ये ज्यांचे शेअर्स हस्तांतर होण्याचा संभव आहे अशा भागधारकांची संपूर्ण सूची कंपनीची वेबसाईट <u>http://www.simplexcastings.com</u> वर दर्शविण्यात आली आहे.

भागधारकांनी नोंद घ्यावी की, काही असल्यास अशा शेअर्सवरील उपार्जित सर्व लाभांसह आयईपीएप खात्यामध्ये हस्तांतरित दावारहित लाभांश आणि शेअर्स दोन्हीचा रुल्सद्वारे विहित प्रक्रियेचा अवलंब करून आयईपीएफ ॲथॉरिटीकड्न त्यांना परत मिळविण्यासाठी दावा करता येईल.

प्रत्यक्ष स्वरुपात शेअर्स धारण केलेले आणि ज्यांचे शेअर्स आयईपीएफ खात्यामध्ये हस्तांतरित होण्याच संभव आहे त्या संबंधित भागधारकांनी नोंद घ्यावी की. कंपनी रुल्सनसार आयईपीएफ खात्यामध्ये शेअर्स हस्तांतर करण्यासाठी त्यांनी धारण केलेल्या मूळ शेअर प्रमाणपत्राच्या ऐवजी प्रतिलिपी शेअर प्रमाणपत्र जारी करेल आणि अशा प्रकारे जारी केल्यावर मळ शेअर प्रमाणपत्र जे त्यांच्या नावे नोंदणीकत आहे ते आपोआप रह होईल आणि वाटाघाटी योग्य राहणार नाही. भागधारकांनी पढे नोंद घ्यावी की तिच्या वेबसाईटवर कंपनीने अपलोड केलेला तपशिल हा रुल्सनुसार आईपीएफ खात्यामध्ये शेअर्स हस्तांतर करण्यासाठी कंपनीद्वारे प्रतिलिपी शेअर प्रमाणपत्र जारी करण्याच्या संदर्भात पुरेशी सूचन मानण्यात यावी.

कंपनीला २० नोव्हेंबर, २०२१ पर्यंत संबंधित भागधारकांकडून कोणताही पत्रव्यवहार प्राप्त न झाल्यास कंपनी रुल्समध्ये नमूद प्रक्रियेनुसार नियत तारखेस आयईपीएफ खात्यामध्ये शेअर्स हस्तांतर करेल. वरील प्रकरणातील कोणतीही माहिती/स्पष्टिकरणासाठी संबंधित भागधारक cs@simplexcastings.com येथे कंपनीला लिह् शकतात किंवा कंपनीचे रजिस्ट्रार आणि शेअर ट्रान्सफर एजंटस् लिंक इनटाईम इंडिया प्रायव्हेट लिमिटेड, सी-१०१, २४७ पार्क, एलबीएस मार्ग,

विक्रोळी (पश्चिम), मुंबई - ४०००८३. टोल फ्री क्र. १८००-१०२०-८७८, ईमेल iepf.shares@linkintime.co.in यांना संपर्क करू शकतात.

सिम्प्लेक्स कास्टिंग्ज लिमिटेड करित सही/-आकांक्षा कोटवानी

(कंपनी सचिव)

Place: Mumbai Date: August 27, 2021

DEEPAK HARLALKA Chairman & Managing Director DIN: 00170335

For GINI SILK MILLS LIMITED

PUBLIC NOTICE

NOTICE is hereby given to the public at large that my clients are conducting a title search of land which portion contains Plinth No 191 and land appurtenant thereto situated in Aamby Valley City, the same is more particularly mentioned in the Schedule

Any person having any claim in respect of the property by way of mortgage, deposit of title deeds, charge, sale, assignment, lien, exchange, lease, tenancy, leave and licence trust, gift, possession, maintenance, or encumbrance of whatsoever nature or otherwise, is hereby required to notify the same in writing with documentary evidence to the undersigned at businessat11/12, Nagarwala Colony, Opp. Laxminaraya Shopping Centre, Poddar Road, Malad (East), Mumbai 400 097 within seven days from the date hereof failing which the claim or objection, if any, shall be considered as waived and/or abandoned

SCHEDULE ABOVE REFERRED TO

All that piece or parcel of land ground bearing Plot No.191 and total portion of land admeasuring 645 sq.mts. bearing Survey No./Gut No.141A, Village Kumbhari, Taluka Mulshi, Dist Pune within the limits of the Group Gram Panchayat of Village Ambavane and which land is part of Final Layout sanctioned by the Office of the Collector, Dist. Pune vide Order bearing No. PMA/NA/SR/27/2003 dated 3.2.2007 in respect of lands admeasuring in aggregate Hectares 2261 = 24 Ares situate in villages of Ambavane. Visakhar, Peth Shahpur, Kolveli, Nangaon, Deogar, Pongaon, Kumbhari all situate lying and being in Taluka Mulshi together with the structure standing thereon having built up area of 317, 49 sq. mts

Dated the 28th day of August, 2021.

प्रपत्र २३

विनियमन २०(३)

निशाणी क्र.: २०

...अर्जदार

..प्रतिवादी

Advocate Amee Dharmadhikari

PUBLIC NOTICE

It may be noted that, original Page No.12, 13, 14 & 15 of Deed of Declaration Dt. 26/03/2010 which is duly registered in the office of Sub Registrar Bombay at Sr. No. 2303/2010 in respect of Flat No. 204 and 205 admeasuring 2000 Sq.Fts. on the 2nd floor of the building :nown as Ben-Hur alŏngwith 2 car parking spaces in Benhur CHSÌ situated at 32, Narayan Ďabholikar Road, Malbar Hill Bombay -6 and constructed on S.No. 218 of Malbar and Cumballa Hill Division, within he limits of Bombay City and in the registration District and Sub District of Mumbai City and Mumbai Suburban by which Mr. Neeraj Rawal and his predecessor in title has acquired ownership rights to the respective property, have been misplaced and it is likely that anybody may misuse the same. The owner had mortgage of the in favour of State Bank Of India. Thus in the interest of general public this notice is published & public at large is cautioned not to entertain any deal or transaction on the basis of the said original documents, if anybody does so without the express consent, he/ they would be doing so at his/their own risk & for the cost & consequences our client so also the Owner shall not be held responsible & liable. If anybody has any prior right or claim they may communicate the same in writing within 7 days, failing which we shall presume that nobody has any claim as regards to the premises. Pune Date: 26/08/2021.

> PALLAVI SHUKLA-SHINDE, Advocate Office: Flat No.D-10. Shankar Chhava Society near Mahatre Bridge, Opp. Erandwana Gaothan Pune-411004. Mob.No.8975282822

जाहीर सुचना

नोंदणीकृत कार्यालयः आयसीआयसीआय बँक लि., कार्यालय क्रमांक २०१ - बी, २ रा मजला, रोड क्र. १, प्लॉट क्र. बी३, वायफाय आयटी पार्क, वागळे इंडस्टीयल इस्टेट, ठाणे, महाराष्ट्र- ४०००६४

खालील कर्जदार/र बँकेकड्न त्यांच्याद्वारे घेण्यात आलेल्या मूळ रक्कम आणि त्यावरील व्याजाची परतफेड करण्यासाठी आणि नॉन–परफॉर्मिंग ॲसेट (एनपीए) म्हणून वर्गीकृत करण्यात आलेले व्याज भरण्यास कसूरवार ठरले आहेत. सिक्युरिटायझेशन अँड रिकन्स्ट्रक्शन ऑफ फायनान्शियल ॲसेट्स अँड एन्फोर्समेंट ऑफ सिक्युरिटी इंटरेस्ट ॲक्ट, २००२ च्या कलम १३(२) अन्वये त्यांच्या शेवटच्या ज्ञात पत्त्यावर त्यांना सूचना निर्गमित करण्यात आली होती, जी त्यांच्यापर्यंत पोहचली नसल्यामुळे याद्वारे जाहीर सूचना देण्यात येत आहे.

अनु. क्र.	(कर्ज खाते क्रमांक) आणि पत्ता	तारण मत्ता/मत्तेचा पत्ता	तारीख/ सूचनेच्या तारखेरोजी थकबाकी	त
٤.	मोहिनी जी सोनस/ग्लॅडसन सोनस/ फ्लॅट क्र. बी८, ५०४, स्वयंम सीएचएस लि., मीरा भाईंदर रोड, पुनम गार्डन एस.के. स्टोन, मीरा रोड पूर्व, महाराष्ट्र, ठाणे - ४०१ १०७/ एलबीव्हीआरआर००००२८७९७२६	पलॅट क्र. ३०१, ३ रा मजला, ई विंग, साई दर्शन इमारत क्र. २, सीएचएसएल, रोझ गार्डन कॉम्प्लेक्स, साईबाबा मंदिराजवळ, गाव आचोळे, नालासोपारा पूर्व, महाराष्ट्र, पालघर - ४०१ २०९	जून २५, २०२१ ह. २३,०३,८२७/-	३१ २
۶.	प्रमिला श्रीमंत बनसोडे/सागर श्रीमंत बनसोडे/८१७ पंचशील नगर, मिश्रा फ्लोअर मिल जवळ, गालेगाव, आंबिवली पूर्व, कल्याण, महाराष्ट्र, ठाणे – ४२११०२/ एलबीकेएलवाय००००४४१५०४४	फ्लॅट क्र. ७०७, ७ वा मजला, सी विंग, स्टुडिओ हाय ५, फेज - ॥, पॅलेसियो, साई मंदिराजवळ, आयडीबीआय बँक समोर, धामोटे नेरळ पश्चिम, महाराष्ट्र, नेरळ - ४१०१०१	जून २३, २०२१ रु. २१,३०,१३७/-	38
₹.	प्रमोद शिवाजी पाटील/प्लॉट क्र. ११, पारिजात कॉलनी, महाबळ जवळ, जळगांव, जळगांव - ४२५००२/ आरबीजेएलएन००००१८६०५३६	प्लॉट क्र. ११, पारिजात कॉलनी, हनुमान कॉलनी जवळ, महाबळ रोड, मेहरूण, महाराष्ट्र, जळगांव - ४२५००३	जुलै ०९, २०२१ रु. २,२७,४५८/-	3 ?
٧.	राहुल प्रसाद/रिचा कुमारी/ फ्लॅट क्र. १३, ग्रिष्मा ए इमारत, उत्तरा नगरी, चिकल ठाणा, औरंगाबाद – ४३१००१/ एलबीएयुआर००००२३८८३३७	फ्लॅट क्र. डी-२०१, स्टील्ट फर्स्ट मजला, डी विंग, मंजीत प्राईड ग्लोरी, ग्राऊंड एचएसजी स्कीम, देवलाई रोड, सातारा, गट क्र. १३६ भाग, महाराष्ट्र, औरंगाबाद - ४३१ ००१	जुलै ०६, २०२१ रु. २४,०३,६६५/-	3 <i>१</i>
ч.	राजेंद्र बबनराव भागवत/अनिता राजेंद्र भागवत/फ्लंट क्र. ४०१, ४ था मजला, ए, अल्फा होम्स, लोहेगाव रोड, वाघोली, महाराष्ट्र, पुणे – ४१२२०७ / एलबीपीयुएन०००२१ ७२८८३	फ्लॅट क्र. १०३, १ ला मजला, फ्रेसिया, वाघोली पुणे, गट क्र. ११४४, भाग जुना क्र. १६३८, महाराष्ट्र, मांजरी फार्म -४१२३०७/	जुलै ०५, २०२१ रु. २०,३६,२८५/-	3 <i>१</i>
ξ.	रत्नमाला वामनराव भोळे/अरुण एल. कांबळे/ चिंचोळी येथे, ता. सिन्नर, देवी मंदिराजवळ, नाशिक पुणे रोड, नाशिक – ४२२१०१/ एलबीएनएएस००००७५००६१	फ्लॅट क्र. ०६, प्लॉट क्र. १, सागर प्लाझा, सर्व्हें क्र. ३५/३ए,+३बी+४ए+४बी+६ए+६बी/१/१+३५/७बी मौजे देवलाई, आनंद नगर, नाशिक रोड, महाराष्ट्र, नाशिक – ४२२१०१	जुलै ११,२०२१ इ. २,८५,७७९/-	₹0 ?
७.	संजय भगवान सातव/सोमनाथ साखरे/शेळके वस्ती, पिंपोली, तालुका मुळशी, पिरंगुट पुणे, महाराष्ट्र, पुणे – ४१२११५/ एलबीपीय्एन०००४५४४८११	प्लॉट क्र. १३४, सुवर्णा भुमी, शिंद, ता. भोर, गट क्र. ७३, महाराष्ट्र, भोर - ४१२२०६	जुलै ०५, २०२१ रु. १९,४७,३११/-	३१ २
८.	शालिनी चंदर कट्यारे/संजय प्रत्हाद गांगुडें/उल्हास प्रत्हाद गांगुडें/कुवेर को-ऑप. हाऊ. सोसा., जेल रोड, नाशिक रोड, कामना अपार्टमेंट समोर, नाशिक, नाशिक - ४२९४०२/ एलबीएनएएस००००१८२३४१५	पी.क्र. २४, सर्व्हें क्र. ४५/४+५/४५/बी, नाशिक रोड, पंचक शिवार, जेल रोड, एम एस ई बी गोडाऊन समोर, नाशिक, महाराष्ट्र, नाशिक -४२२१०१	जुलै ११,२०२१ रु. ४,१७,८५२/-	३० २
۲.	तारिक अमीन पीरझादा/झुमा तारिक सिंगा/००२, इमारत - १४, फेज - ११, न्यु गोल्डन नेस्ट, मीरा भाईंदर रोड, भाईंदर पू., महाराष्ट्र, ठाणे - ४०१ १०७/ एलबीएमयुएम००००१६४७६७१	पलॅट क्र. ३०४, ३ रा मजला, सॅपफीरे हाईटस्, इमारत क्र. ५, लोखंडबाला टाऊनशिप, आकुर्ली रोड, कांदिवली पूर्व, महाराष्ट्र, मुंबई – ४००१ ०१	जून २५, २०२१ इ. २२,४६,९९४/-	₹१/ २०
१०.	उदयकुमार फाटक/इंद्रायणी फाटक/ सर्ल्हें क्र.१५/२ ३ ४ बी ४ बी फ्लॅट क्र७, ए विंग चंद्रगण - ७, महाराष्ट्र, पुणे - ४११०४६/ एलबीपीयुएन००००२१२८४३	फ्लॅट क्र. ७, २ रा मजला, इमारत ए, पीएच ७, चंद्रगन, आंबेगाव बीके, सर्व्हें क्र. १५/२/३/४बी/२३, महाराष्ट्र, पुणे – ४११०४०	जुलै, २०२१ इ. २,७५,९५४/-	१ १
११.	विजया श्रीनिवास कसाबेड/श्रीनिवास सुरेंद्र कसाबेड/ प्रलॅट क्र. १, इमारत VI, रामनगर हाऊसिंग सोसायटी, आदिनाथ नगर, गव्हाणे वस्ती भोसरी, महाराष्ट्र, पुणे – ४११०३९/ एलबीपीयुएन०००२३११८९५	फ्लॅट ई- ८, इमारत - ई, १ ला मजला, सुखवानी बाग - ई सीएचएसएल, सीटीएस क्र. ३३२९, भोसरी, सर्व्हे क्र. ६८३, हिस्सा क्र. १/ए/बी/सी/डी आणि १ई, महाराष्ट्र, पुणे - ४११०२६	जुलै ०३, २०२१ ह. १८,७२,६९४/-	٥ <u>६</u>
१२.	आकाश सुभाषचंद्र भारती/सुभाषचंद्र मेवालाल भारती/मालती सुभाषचंद्र भारती/खोली क्र. ६१२, इमारत क्र. ५३, संजीवनी सीएचएस, पीएमजीपी कॉलनी जवळ, मानखू रोड, एमजी हायस्कुल, मुंबई – ४०००४३/ एलबीपीव्हीएल००००५०५२२९८	फ्लॅट क्र. ५०१, ५ वा मजला, विंग २ए, बेलंटारा फेज ॥, गाव कराडे, खुर्द, ता - रसायनी, सर्व्हें क्र. १३२/३/१, पनवेल - ४१०२०७	जून २३, २०२१ रु. १४,३४,१२५/-	१८ २
१३.	अशोक शिवाजी वायदंडे/संघ्या अशोक वायदंडे/शुभम एचपी सिक्युरिटी फोर्स इंडिया प्रायव्हेट लिमिटेड/अशोक शिवाजी वायदंडे – शुभम एचपी सिक्युरिटी फोर्स इंडिया प्रायव्हेट लिमिटेडचे संचालक/संघ्या अशोक वायदंडे – शुभम एचपी सिक्युरिटी फोर्स इंडिया प्रायव्हेट लिमिटेडचे संचालक/हर्षदा अशोक वायदंडे – शुभम एचपी सिक्युरिटी फोर्स इंडिया प्रायव्हेट लिमिटेडचे संचालक/हर्षदा अशोक वायदंडे – शुभम एचपी सिक्युरिटी फोर्स इंडिया प्रायव्हेट लिमिटेडचे संचालक/ प्लॅट क्र. ५०३, हेलिन हाईटस्, प्लॉट क्र. २८, सेक्टर – २०, रोड पाली, रायगड, महाराष्ट्र, नवी मुंबई – ४००२०८/(एलबीएमयुएम००००४०८९६२७)	मिळकत १ : कार्यालय क्र. ०१, २ रा मजला, पार्थ सॉलिटेअर, प्लॉट क्र. २, सेक्टर – ९ई, डी मार्टच्या पुढे, कळंबोली, नवी मुंबई – ४१०२१०. मिळकत २ : कार्यालय क्र. ०२, २ रा मजला, पार्थ सॉलिटेअर, प्लॉट क्र. २, सेक्टर – ९ई, डी मार्टच्या पुढे, कळंबोली, नवी मुंबई – ४१०२१०. मिळकत ३ : कार्यालय क्र. ०३, २ रा मजला, पार्थ सॉलिटेअर, प्लॉट क्र. २, सेक्टर – ९ई, डी मार्टच्या पुढे, कळंबोली, नवी मुंबई – ४१०२१०. मिळकत ४ : कार्यालय क्र. ०४, २ रा मजला, पार्थ सॉलिटेअर, प्लॉट क्र. २, सेक्टर – ९ई, डी मार्टच्या पुढे, कळंबोली, नवी मुंबई – ४१०२१०.	जून २१,२०२१ रु. १,४३,१९,३८१/-	₹ ?
१४.	झाशी राणी वदुमुडी/ व्ही. व्ही. राघवा राजु/ फ्लॉट २०३, श्रीराज सीएचएस, प्लॉट क्र.३३, सेक्टर - २०, खारघर रायगड, महाराष्ट्र, नवी मुंबई - ४१०२१०/ एलबीएनएमय्०००२०८७६५५	फ्लॅट क्र. १००३, १० वा मजला, द्विशा हाईटस्, प्लॉट क्र. ७४, तळोजा, फेज - ॥, सेक्टर - २३, महाराष्ट्र, पनवेल - ४१०२०६	जून २३, २०२१ रु. २३,०५,३४१/-	3 <i>१</i>
१५.	कुमार नारायणन/मुक्केन नारायण/ खोली क्र. ४०४, मीरा स्वागत ए ५ सीएचएस लि., एमआयजी कॉम्प्लेक्स, एसके स्टोन जवळ, मीरा भाईंदर रोड, मीरा रोड पूर्व, ठाणे – ४०११०७/ एलबीटीएनई००००४९६११७२	फ्लॅट क्र. ए-८०४, अरोरा, ए विंग, ८ वा मजला, पलावा अरोरा, सर्व्हें क्र./हिस्सा क्र. ३२/१पी, ३७/११पी आणि ३२/१०पी, प्लॉट क्र. १, खोनी गाव थे स्थित, डॉविवली पूर्व, ता. कल्याण आणि	जुलै १७, २०२१ रु. ३२,९५,६२८/-	3 <i>१</i>
१६.	मनिषा श्रावण मौर्या/श्रावण मौर्या/संगिता कुमारी मौर्या/संतोष मौर्या/ फ्लॅट क्र. २०२, गणेश प्लाझा, प्लॉट ५१, सेक्टर ११, कामोठे, रायगड, पनवेल, नवी मुंबई – ४१०२०९/ एलबीएनएमयु००००३१४९७८२	जिल्हा ठाणे, महाराष्ट्र – ४२१२०४ फ्लॅट क्र. ११०३, ११ वा मजला, श्री शंकर हाईटस्, प्लॉट क्र. ५६, सेक्टर क्र. ३६, कामोठे, महाराष्ट्र, नवी मुंबई – ४१०२०९	जुलै १७, २०२१ इ. ४१,२०,४११/-	38
१७.	मनोज लक्ष्मण लोके/मानसी मनोज लोके/ओम निळकंठ सोसा., २११, सुर्या नगर, जकात नाका गेट क्र. १, विटावा कळवा ठाणे, प., महाराष्ट्र, ठाणे – ४००६०५/ एलबीएमयुएम००००४९५९७५५	प्लॉट क्र. ३४, ३ रा मजला, जैतू सीएचएस लि., सुर्या नगर, ऑक्ट्रोई टोल समोर, ठाणे, महाराष्ट्र, ठाणे - ४००६०५	जून २१,२०२१ रु. २३,०८,५५३/-	30 2
१८.	मीना संजय सिंह/संजय कुमार सिंह/ ए १४, हॅपी होम सीएचएस, मोहने रोड, शहाड स्टेशन, कल्याण - ४२११०३/ एलबीटीएनई००००२४२५५३६	फ्लॅट क्र. सी/२५०१, २५ वा मजला, सी विंग, पार्कबुड्स, डी मार्ट मागे, ठाणे, पश्चिम, महाराष्ट्र, ठाणे - ४००६०७	जुलै १६, २०२१ रु. ४२,२४,०९५/-	3 <i>१</i>
१९.	मीनाक्षी किशोर पवार/अक्षय किशोर पवार/खोली क्र. ४, बीडीडी चाळ क्र. ३४, तळमजला, जी एम भोसले मार्ग, वरळी, मुंबई – ४०००१८/ एलबीएमयुएम००००२८८९९३५			3 <i>१</i>
२०.	मेघना एम. गांधी/संजीत नारबाडेश्वर मिश्रा/फ्लॅट क्र. ६, के-२, इमारत, जयराज नगर सीएचएसएल, दिवाणमान माणिकपूर, वसई रोड, पश्चिम, पालधर - ४०१२०४/ एलबीएमयुएम००००४९४४२७६	फ्लॅट क्र. जी३, तळमजला, सजवत सीएचएसएल, टाईप ए, सर्व्हें क्र. ५/२, ६/१,८/५,८/८, दिवाणमान, वसई पश्चिम, महाराष्ट्र, वसई रोड - ४०१२०२	जुलै १६, २०२१ रु. ३२,६३,३८०/-	११ २
२१.	मिनाबाई रामराव मिजगर/जयशिल रामराव मिजगर/ ए २०३, डाक संघटना सीएचएसएल, जनरल ए कैद्य मार्ग समोर, दिंडोशी बस डेपो मागे, मुंबई - ४०००६३/ एलबीएमयुएम००००५१५२३१५	फ्लॅट क्र. ५०७, ५ वा मजला, इमारत क्र. ५३, मालवणी सागर सीएचएस लि., छत्रपती शिवाजी राजे कॉम्प्लेक्स, सर्व्हे क्र. २६३, कांदिवली पश्चिम, महाराष्ट्र, मुंबई – ४०००६७	जुलै १६, २०२१ रु. ३४,३८,३२४/-	3 <i>१</i>
२२.	मिथिलेश जटाधर झा/गिता मिथिलेश झा/झा रंजन मिथिलेश/ए २२२, श्री. कैलाश सीएचएस लि., स्वाती इमारत समोर, नवघर एक्स रोड, भाईंदर पूर्व, ठाणे - ४०१ १०५/ एलबीएमयुएम००००५१ ५९५५२	फ्लॅट क्र. २०४ आणि २०५, २ रा मजला, श्री सद्गुरु दर्शन सीएचएसएल, साईबाबा मंदिराजवळ, साईबाबा नगर, एच क्र. ११८, जुना सर्व्हे क्र. १७७, न्यू सर्व्हे क्र. ६५, भाईंदर पश्चिम गाव खारी, भाईंदर पूर्व, महाराष्ट्र, ठाणे – ४०११०५	जुलै १६, २०२१ रु. ४३,८२,९९५/-	०६ २
२३.	नितीन रामकृष्ण मुलजानी/माँटी रामकृष्ण मुलजानी/ फ्लॅट क्र. २०३, २ रा मला, ब्लॉक डी, स्वप्निल एलिझियम, सोबो सेंटर समोर, साऊथ बोपल, अहमदाबाद, अहमदाबाद – ३८०००८/ एलबीकेएलवाय००००४९७८१३९	फ्लॅट क्र. ५०३, ५ वा मजला, गुलमोहर इमारत, शिव आराधना कॉम्प्लेक्स, एसजीआयव्ही गंगा नगर, अंबरनाथ पूर्व, ठाणे - ४२१५०१	जुलै १६, २०२१ इ. २,९२,९०७/-	३१ २
२४.	संतोष नथु राठोड/अंजली संतोष राठोड/ १२ हनुमंत विशाल, वाकोला गाव रोड, सांताक्रुझ पूर्व, महाराष्ट्र, मुंबई - ४०००५५/ एलबीएमयुएम००००३९१८३८१	पलॅट क्र. १००२, १० वा मजला, व्हीबी विंग, साई सदन, शिव बल्लभ रोड, दहिसर पूर्व, सीटीएस क्र. २३३४, महाराष्ट्र, मुंबई – ४०००६८	जून २१,२०२१ रु. २३,५०,०३९/-	३१ २
ર પ.	सुनिता संजीव चौधरी/संजीव जय प्रकाश चौधरी/ फ्लॅट क्र. २, इमारत क्र. ९, श्री शिवशक्ती सीएचएस लिमिटेड, कुरार गाव, संतोषी माता मंदिराजवळ, मालाड पूर्व, महाराष्ट्र, मुंबई - ४०००९७/ एलबीएमयुएम००००४९५७९४७	फ्लंट क्र. १७०४, १७ वा मजला, ए विंग, रुपारेल ऑप्टिमा, टॉवर २, पुजा एनक्लेव्ह समोर, ऑस्कर हॉस्पिटल जवळ, जुना लिंक रोड, सीटीएस क्र. ४७१, कादिवली पश्चिम, महाराष्ट्र, मुंबई - ४०००६७	जून २२, २०२१ इ. २२,६४,४७२/-	३१ २
२६.	तनवीर एम खान/मुजीबुद्दीन अब्दुल हसन खान/ फ्लॅट क्र. १०४, सी/३, सिल्वर पार्क को.ऑप. हाऊ. लि., शमसुद्दीन नगर, के ए रोड, मुंबई, कुर्ला प., महाराष्ट्र, मुंबई – ४०००७२/ एलबीएमयुएम००००२०५८७२१	फ्लॅट क्र. ३०१, ३ रा मजला, बी विंग, बाबास अपार्टमेंट बी विंग, सीएचएसएल, दर्गा कंपाऊंड, एलबीएस मार्ग, नवपाडा लेन, कुर्ला (प), सीटीएस क्र. ५७५, महाराष्ट्र, मुंबई - ४०००७०	जून २१,२०२१ रु. २४,२६,०२८/-	३१ २
२७.	अंबुज राघवसुवन द्विवेदी/प्रमोद राघवसुवन द्विवेदी/प्रलॅट क्र. १०, श्री नारायण सरोवर अपार्टमेंट, टागोर नगर, नाशिक पुणे रोड, रायन इंटरनॅशनल स्कुलजवळ, महाराष्ट्र, नाशिक – ४२२००६/ एलबीएनएएस००००३७३६४८२/ एलबीएनएएस००००३७३६४८३	पलॅट क्र. ०९, २ रा मजला, श्री नारायण सरोवर अपार्टमेंट, रेयान इंटरनॅशनल स्कुलच्या पुढे, टागोर नगर, सर्व्हे क्र. ३२/५सी, महाराष्ट्र, नाशिक – ४२२००६	जून २०, २०२१ रु. १६,५०,६९७/-	३१ २
२८.	परशुराम पाटील/वैभव परशुराम पाटील/अश्विनी इमारत, चंद्रलोक नगर, गणेश नगर, धायरी, महाराष्ट्र, पुणे – ४११०४१/ एलबीपीयुएन००००४८३६८९६/ एलबीपीयुएन००००१८४२७०९/ एलबीपीयुएन००००१ ८४३४००	पर्लेट क्र. ४०३, ४ था मजला, चंद्रलोक अपार्टमेंट, अश्विनी इमारत, धायरी पुणे, सर्व्हें क्र. १५२, महाराष्ट्र, पुणे – ४११०४१	जून १८, २०२१ रु. २७,७३,९८६/-	३१ २
२९.	अशोक झिनक कनोजिया/दिनानाथ झिनक कनोजिया/एनआय-१, बी-३१-४, सेक्टर २, जयिहेंद ओनर्स, असोसिएशन, नेरुळ, महाराष्ट्र, नवी मुंबई - ४००७०६/ एलबीएमयुएम००००४७६५९८८/एलबीएमयुएम००००४७६५९९१/ एलबीएमयुएम००००५०५६२२२/एलबीएमयुएम००००५३५४९६९	पलॅट क्र. सी-२०२, २ रा मजला, महालक्ष्मी नगर, सीएचएसएल, इमारत क्र. ६, इकोनॉमी, बीओआय जबळ, नेरे, पनवेल, सेक्टर ५, नवी मुंबई, पनवेल - ४१०२०६	जून २६, २०२१ इ. २३,३६,८७१/-	२४ २
₹0.	केतन बाळकृष्ण राऊत/प्रतिभा केतन राऊत/६१ सी, वणी चाळ, खोली क्र. १, न्यू प्रभादेवी, बांम्बे डाईंग मिल जवळ, प्रभादेवी, महाराष्ट्र, मुंबई – ४०००२५/ एलबीएमयुएम००००२८९२९४१/एलबीटीएनई००००४७०२१४१/ एलबीएमयुएम००००२८९२९४०	फ्लॅट क्र. ३०२, ३ रा मजला, ए विंग, ओम गगनदीप सीएचएसएल, प्लेझेंट पार्क, डॉन बॉस्को स्कुल जवळ, मीरा भाईंदर रोड समीर, मीरा रोड पूर्व, ठाणे – ४०११०७	जून २५, २०२१ इ. ३२,९२,०००/-	3 <i>१</i>
३१.	पल्लबीएमधुएम००००२८५२५४० पल्लवी आनंद वाटपडे/आनंद पुरुषोत्तम वाटपडे/ सन्हें क्र. ६५, २ए, पी. क्र. ११, रेक डेपो जवळ, लक्ष्मीनारायण नगर, भुसावळ, जळगांव, महाराष्ट्र, जळगांव – ४२५२०१/ एलबीबीएसएल००००४५७१६५२/एलबीबीएसएल००००४५७१६५९	प्लॉट क्र. ३०, वेस्ट साईड ब्लॉक कन्हाळे रोड, भुसावळ, ता. भुसावळ, जिल्हा जळगांव, सर्व्हे क्र. ७९ २, जळगांव – ४२५२०१	जुलै ०३, २०२१ रु. १६,०५,१४३/-	१ १
₹₹.	योगेश एम. अमरावतीकर/पुर्वा अमरावतीकर/प्लॉट क्र. १३०, राम मंदिराजवळ, स्वावलंबी नगर, राणाप्रताप नगर, महाराष्ट्र, नागपूर – ४४००२२/ एलबीएनएजी००००३५८०८९३/ एलबीएनएजी००००३५८०८९२	पस्टॅट क्र. ४०१, ४ था मजला, शुभम हाईटस्, शीट क्र. १४ (१८७- ए), यर क्र. ५०२/६२, वॉर्ड क्र. ७४, राजेंद्र नगर, एमझेड जैताला, केएच क्र. २६ आणि २७, सीएस क्र. २०, महाराष्ट्र, नागपूर् – ४४००२५	जुलै ०४, २०२१ रु. ३२,९१,८५६/-	3 <i>१</i>
₹४.	नागभूषण के. महाराणा/रिश्मिता महाराणा/५/ए-३, प्लॉट क्र. १, सातपुडा सोसायटी, मेन्ट्री पार्क जवळ, गोरेगाव पूर्व, महाराष्ट्र, मुंबई - ४०००६५/	फ्लॅट क्र. ५०७, ५ वा मजला, आय विंग, सेंटोसा पार्क, एकता पार्कसविले, नारंगी बायपास रोड, ग्लोबल सिटी समोर, विरार पूर्व,	जून २४, २०२१ इ. २४,८९,९६९/-	3 <i>१</i>

थकबाकी रकमेचा भरणा करण्याचा सल्ला देण्यात येत आहे. अन्यथा, सिक्युरिटायझेशन अँड रिकन्स्ट्रक्शन ऑफ फायनान्शियल ॲसेट्स अँड एन्फोर्समेंट ऑफ सिक्युरिटी इंटरेस्ट ॲक्ट. २००२ च्या तरत्दी अन्वये पुढील पावले उचलण्यात येतील.

तारीख : ऑगस्ट २७, २०२१ प्राधिकृत अधिकारी स्थळ : महाराष्ट आयसीआयसीआय बँक लिमिटेड

Nikam in respect of flat No. A-3/302 in her name. The society herby invite claims and objections for the transfer of the shares of the deceased member in the capital/property of the society. All persons having any claim of whatsoever nature against the said Flat No A-3/302 and or any part thereof by way of sale, Moorgate, Possession, lease, lien, charge, trust, license, gift, exchange, inheritance or otherwise are hereby required to make same known in writing to the undersigned at his office at aforesaid address within 15 days from the date mentioned below, failing which we will transfer the said flat in the name of applicant and any claim, thereafter, will be treated as waived.

Lok Paradise Bldg. No. A3 & A4 Co-op. Hsg Soc. Ltd Date: 28/08/2021 Place : Ambernath Secretary

PUBLIC NOTICE

NOTICE is hereby given to the public at large that my clients are conducting a title search of land which portion contains Plinth No 191 and land appurtenant theret situated in Aamby Valley City, the same is more particularly mentioned in the Schedul

Any person having any claim in respect of the property by way of mortgage, deposit c title deeds, charge, sale, assignment, lien, exchange, lease, tenancy, leave and licence trust, gift, possession, maintenance, or encumbrance of whatsoever nature of otherwise, is hereby required to notify the same in writing with documentary evidence to the undersigned at businessat11/12, Nagarwala Colony, Opp. Laxminarayar Shopping Centre, Poddar Road, Malad (East), Mumbai 400 097 within seven days from the date hereof failing which the claim or objection, if any, shall be considered a waived and/or abandoned.

SCHEDULE ABOVE REFERRED TO

All that piece or parcel of land ground bearing Plot No.191 and total portion of land admeasuring 645 sq.mts. bearing Survey No./Gut No.141A, Village Kumbhari, Taluka Mulshi, Dist Pune within the limits of the Group Gram Panchayat of Village Ambavani and which land is part of Final Layout sanctioned by the Office of the Collector, Dist Pune vide Order bearing No. PMA/NA/SR/27/2003 dated 3.2.2007 in respect of lands admeasuring in aggregate Hectares 2261 = 24 Ares situate in villages of Ambavane Visakhar, Peth Shahpur, Kolveli, Nangaon, Deogar, Pongaon, Kumbhari all situate lyinç and being in Taluka Mulshi together with the structure standing thereon having built up area of 317.49 sq.mts

Dated the 28th day of August, 2021.

Sd/ Advocate Amee Dharmadhikari SYSTEMATIX GROUP

out in the Notice convening the AGM.

the AGM through VC/OAVM is given in Notice.

https://www.bseindia.com/

Place : Mumbai

Dated : August 27, 2021

कार्यपालक अभियंता का कार्यालय पथ निर्माण विभाग, पथ प्रमंडल, जामताड़ा

शुद्धि-पत्र

ई-प्राक्योरमेंट सूचना संख्या-03 / 2021-22 में ई—निविदा प्रसंग RCD/Jamtara/998 Dated 17-08-2021, PR No.-251618 Road (21-22)-D के द्वारा पथ प्रमंडल, जामताड़ा अंतर्गत जुम्मन माड़ (गोबिन्दपुर –साहेबगंज ए0डी0बी0 पथ पर)–बुटबेरिया–लोधरिया मोड (SH-13 पर) पथ (कूल लंबाई—12.010 कि0मी0) का चौड़ीकरण एवं मजबूतीकरण / पुर्ननिर्माण कार्य वर्ष 2021—22 हेतु निकाली गई निविदा में ई— निविदा का वेबसाईट पर प्रकाशन की तिथि 31.08.2021 के स्थान पर 06. 09.2021 एव ई- निविदा प्राप्त करने की अंतिम तिथि 29.09. 2021 के स्थान पर 05.10.2021 पढा जाय। शेष शर्ते यथावत रहेंगें। कार्यपालक अभियता.

पथ निर्माण विभाग,पथ प्रमंडल, जामताङा

PR 252241 (Road)21-22*D

PUBLIC NOTICE

It may be noted that, original Page No.12, 13, 14 & 15 of Deed o Declaration Dt. 26/03/2010 which is duly registered in the office of Sub Registrar Bombay at Sr. No. 2303/2010 in respect of Flat No. 204 and 205 admeasuring 2000 Sq.Fts. on the 2nd floor of the building known as Ben-Hur alongwith 2 car parking spaces in Benhur CHSÌ situated at 32, Narayan Dabholikar Road, Malbar Hill Bombay -6 and constructed on S.No. 218 of Malbar and Cumballa Hill Division, within the limits of Bombay City and in the registration District and Sub District of Mumbai City and Mumbai Suburban by which **Mr. Neeraj** Rawal and his predecessor in title has acquired ownership rights to the respective property, have been misplaced and it is likely that anybody may misuse the same. The owner had mortgage of the property in favour of State Bank Of India. Thus in the interest of general public this notice is published & public at large is cautione not to entertain any deal or transaction on the basis of the said original documents, if anybody does so without the express consent he/ they would be doing so at his/their own risk & for the cost & consequences our client so also the Owner shall not be held responsible & liable. If anybody has any prior right or claim they may communicate the same in writing within 7 days, failing which we shall presume that nobody has any claim as regards to the premises Pune Date: 26/08/2021

PALLAVI SHUKLA-SHINDE, Advocate Office: Flat No.D-10, Shankar Chhaya Society

near Mahatre Bridge, Opp. Erandwana Gaothan Pune-411004. Mob.No.8975282822



nd Navshakti (Marathi).

बैंक ऑफ़ बड़ोदा Branch/Office: New Panvel, Se-19 Shiva Complex, Sec-19, New Panvel, Raigad-410206, Maharashtra. Ph: 022-27454688 Web: www.bankofbaroda.com
Email: yippan@bankofbaroda.co.in

POSSESSION NOTICE (for Immovable property) [See rule 8(1)] Whereas, The undersigned being the Authorised Officer of the Bank of Baroda under the Securitisation and Reconstruction of Financial Assets and Enforcement of Security the Securitisation and Reconstruction of Financial Assets and Enforcement of Security Interest Act, 2002 (54 of 2002) and in exercise of powers conferred under Section 13(12) read with rule 3 of the Security Interest (Enforcement) Rules, 2002 issued Demand Notice dated 23-04-2021 calling upon the borrower Shri Ashwin Kumar Biradar and Mrs Pratibha Ashwin Biradar to repay the amount mentioned in the notice being Rs. 23,22,912.23 (Rupees Twenty Three Lakhs Twenty Two Thousand Nine Hundred Twelve and Twenty Three Paise only) as on 31/03/2021 within 60 days from the date of receipt of the said notice. The content of the said notice is also published in the newspaper on 23/06/2021 in The Free Press Journal (English) and Nayehakit (Marzik).

The borrower having failed to repay the amount, notice is hereby given to the borrower and the public in general that the undersigned has taken possession of the property described herein below in exercise of powers conferred on him under sub section (4) of Section 13 of Act read with rule 8 of the Security Interest (Enforcement) Rules 2002 on this 27th day of August of the year 2021.

The borrower in particular and the public in general is hereby cautioned not to deal with the property and any dealings with the property will be subject to the charge of the Bank of Baroda for an amount of Rs. 23,22,912.23 (Rupees Twenty Three Lakhs Twenty Two Thousand Nine Hundred Twelve and Twenty Three Paise only) as n 31/03/21 and interest thereon

The borrower's attention is invited to provisions of sub-section (8) of Section 13 of the Act, in respect of time available, to redeem the secured assets.

Description of the Immovable Property All that part and parcel of the property consisting of Flat No: E-102, First Floor, Bldg. No. 03, "Om Residency" Vill- Deravali, Tq-Panvel, Dist-Raigad, Maharashtra 410206

Bounded: On the North by: Compound Wall, On the South by: E-101,On the Eas by: E-104,On the West by: Compound Wall,

Date: 27.08.2021

No.

Authorised Office Bank of Baroda

PUBLIC NOTICE

NOTICE is hereby given to the General Public that I, Mr. Narpat M. Chandan, Intending to offer my property described herein below as a mortgage to HDFC Bank Ltd., by way of security to secure the banking facility granted to M/s. Manirtna Metal, by the said HDFC Bank Ltd.

DESCRIPTION OF THE PROPERTY

Flat No. 604 on the 6th floor admeasuring 69.70 sq.mtrs alongwith 1 car parking space in the building known as RAJENDRA VIHAR constructed on a piece of land bearing Survey No. 7378, New S. No. 13584 & 13467, C. S. No. 1022 situated at Girgaum Division, Mumbai It is further notified that the following Original Documents pertaining to above referred property is misplaced/not available/not traceable, which are as under:

Name of Documents

Original Registration Receipt No. 4948 issued by SRO dated 11.07.2003 OF Agreement dated 24.06.2003 between M/s. Shree Rajendra Enterprise and Mr. Narpat M. Chandan bearing Registration No. (BBE 1-04892-2003)

If any person/persons or institutions claim to have any charge encumbrance, right, interest or entitlement of whatsoever nature over the said property or any part thereof, they should make known the same in writing along with supporting document and evidence thereof to M/s Bejai and Co., Advocates and Notary having their Office at 102, 1st Floor, Bldg No. 28, Harsh Vihar, Sector 1, Shanti Nagar, Mira Road (E). Thane-401 107; within 14 days from the date of publication of this notice, failing which the mortgage with HDFC Bank Ltd., shall be complete without reference to any such claim. right, interest, charge, encumbrance or any other right or entitlement of whatsoever nature of anyone.

Mr. Narpat M. Chandan

Place :- Mumbai Date :- 28.08.2021 THE FREE PRESS JOURNAL www.freepressjournal.in MUMBAI | SATURDAY | AUGUST 28, 2021

Date of Order 24th day of March, 2021 IN THE HIGH COURT OF JUDICATURE AT BOMBAY FAMILY COURT APPEAL No . 49 of 2020 Judge, Family Court No . 6, Gr. Mumbai.

PETITION No . A-436 of 2018. MRS. REKHA RAJESH MAINKAR APPELLANT Through Advocate MAYUR D. SAPKALE.

SHRI. RAJESH PRAKASH MAINKAR RESPONDENT Claim Rupees for Court fee, Rupees for Jurisdiction

: SHRI. RAJESH PRAKASH MAINKAR, : RAJMATA CO-OP. HSG. SOC . LTD. KANNAMWAR NAGAR -2, VIKHROLI (EAST), MUMBAI 480083 AND

601 1 MITASU ENCLAVE, 6TH FLOOR,

SHIMPOLI ROAD, CHIKUWADI, NEAR

BORIVALI BIRYANI CENTER, OPP. HDFC BANK

BORIVALI (WEST), MUMBAI 400092. Take Notice that an appeal from the above decree of Judge, Family Court No. 6, Gr. Mumbai passed in the abovementioned suit has been presented by the abovenamed appellant and registered in this Court and this court and it is ordered by this court that the

hearing of the said appeal will take place on $\underline{03/09/2021}$ or on any subsequent day which to this

Court may seem convenient If no appearance is made on your behalf, by yourself, your Advocate or by someone by law authorised to act for you in this Family Court Appeal it will be heard and decided ex-parte in your absence. Witness SHRI. DIPANKAR DATTA Esquire, Chief Justice at Bombay, aforesaid the day 24th March, 2021 and 13th August, 2021

By the Cour

For Deputy Registrar

SYSTEMATIX CORPORATE SERVICES LIMITED

CIN: L91990MP1985PLC002969 **Regd. Office :** 206-207, Bansi Trade Centre, 581/5, M.G. Road, Indore - 452001

(M.P.) INDIA. Tel: +91 (22) 6619-8000 Fax: +91 (22) bb19-8029 Email: secretarial@systematixgroup.in Website: www.systematixgroup.in

Corp. Off: The Capital, "A" Wing, 6th Floor, No.603-606, Plot No. C-70, G' Block, Bandra Kurla

omplex, Bandra (E), Mumbai-400051 Tel: +91 (22) 6619-8000 Fax: +91 (22) 6619-8029

NOTICE OF 36th ANNUAL GENERAL MEETING, TO BE HELD THROUGH VC

(VIDEO CONFERENCING) / OAVM (OTHER AUDIO-VISUAL MEANS)

NOTICE IS HEREBY given that the 36th Annual General Meeting (AGM) of the Members o

the Company will be held on **Tuesday, September 28, 2021 at 11.00 a.m.** through Video

Conferencing (VC) or Other Audio Visual Means (OAVM) to transact the businesses as se

Members may note that in view of continuing COVID-19 pandemic. Ministry of Corporati

Affairs (MCA) vide Circular dated April 8, 2020 read with Circular dated April 13, 2020, May

5, 2020 and January 13, 2021 and Securities and Exchange Board of India (SEBI) Circula

dated May 12, 2020 and January 15, 2021 (collectively referred to as "Circulars") permitted

holding AGM without physical presence of the members. In compliance with the aforesaid

Circulars members can attend and participate in the AGM through VC/OAVM only. Members attending the Meeting through VC/OAVM shall be counted for the purpose of reckoning the

quorum under Section 103 of the Companies Act, 2013. Detailed instructions for attending

The Notice of AGM along with Annual Report 2020-21 will be sent electronically to those

nembers whose e-mail address is registered with the Company/Depositories in accordance

with the aforesaid Circulars. As per the SEBI Circular, no physical copies of the Notice of AGM

and Annual Report will be sent to any Member. Members may note that Notice along with

Annual Report for FY 2020-21 will be available on website of the Company, i.e

https://www.systematixgroup.in / and website of BSE Limited, i.e

Members who have not yet registered their e-mail addresses with Company are requested to

get the same registered with the Company/Registrar and Share Transfer Agent (RTA).

Detailed process for registration of e-mail address with the Company/RTA is given in Notice

of Annual General Meeting. Additionally, Members who have not registered theire-mai

addresses with Company may obtain Login credentials for attending AGM through VC/OAVM

and vote for the resolutions proposed in the Notice. Detailed process for obtaining Logir

PUBLIC NOTICE

Take Notice that I am investigating the title of Dr. Nitin Madhuka

Narvekar and Dr. Ajanta Nitin Narvekar ("Owners") to their sixty fully

paid-up shares of the Cumballa Co-operative Housing Society

"Society"), each having a face value of Rs. 100/- and bearing

) Distinctive nos. 5111 to 5160 (both inclusive), represented by Share

Certificate no.145, dated 25th December 1966 and (ii) Distinctive nos.631

to 640 (both inclusive), represented by Share Certificate no.63, dated 25th December 1966 (collectively, "Shares"), and by virtue thereof and

incidental thereto their entitlement to hold, possess, use, occupy and

enjoy residential flat no. 208, admeasuring approximately 955 square

feet carpet area, on the second floor of Block 'B', and closed garage no 49 on the third level, of the said Society's building known as 'Cumballa

Crest', standing upon land bearing C. S. no. 2A/699, 2B/699 and 5/680

of Malabar Hill Division, and situate, lying and being at 42, Gopalrac

Deshmukh Marg (formerly 'Peddar Road'), Cumballa Hill, Mumba

400026, (respectively, "**Flat**", and **Garage**"). The Society has also issued

to the Owners, Loan Stock Bond Certificates No. 63(First Issue) and

Loan Stock Bond Certificates No. II 016 (Second and Final Issue) each

All persons having, or claiming, any right, title, interest, benefit, claim, or

demand, in or to the Shares, the Flat, the Garage and the Loan Stock

Bonds, or any of them, by way of allotment, sale, transfer, gift, exchange

assignment, lease, sub-lease, tenancy, sub-tenancy, lien, license

caretaker rights, mortgage, charge, security interest, inheritance, bequest

succession, family arrangement/settlement, will, testamentary instrument

probate, letters of administration, maintenance, easement, possession

encumbrance, trust, *lis pendens*. Decree or Order of any Court of Law

agreement/contract, or otherwise howsoever, are hereby required to make

the same known, in writing, together with notarially certified true copies

of documentary proof in support thereof, to the undersigned at Advocate

Basit Ansari at Shop No 2. Baba Nagar, Virar Road, Nagindaspada

Nallasopara (East), Palghar-401209 within fourteen days from the date

hereof, or else such right, title, interest, benefit, claim, or demand

Thereas, the Authorized Officer of the Anand Rathi Global Finance Limited, under the scuritisation And Reconstruction of Financial Assets and Enforcement of Security Intere ct, 2002 (Act 54 of 2002) and in exercise of powers conferred under section 13(12) read with lie 3 of the Security Interest (Enforcement) Rules, 2002, issued Demand Notice(deta:

pecifically mention in table below, hereinafter Demand Notice) under Section 13 su

rule 3 of the Security Interest (Enforcement) Rules, 2002, issued Demand Notice(detailspecifically mention in table below, hereinafter Demand Notice) under Section 12 of the Securitization And Reconstruction of Financial Assets and Enforcement of Security Interest Act, 2002 calling upon the Borrower(s)(detail specifically mention in table below, hereinafter Borrower (s)) to repay the amount mentioned in the Demand Notice together with further and Future interest thereon at the contractual rate of interest together with costs and charges and other monies payable (if any) from the date of Demand Notice onwards, till the date of payment and/or realization by ARGFL within 60 days from the date of receipt of the Demand Notice(hereinafter Amount Due).

The Borrower (s) and Co-borrower(s) having failed to repay the Amount Due, this notice is hereby given to the Borrower mentioned herein below in particular and public in general that the undersigned has taken Symbolic possession of the properties / Secured Assets(as defined under the Demand Notice) described herein below in exercise of powers conferred upon him/her under sub-section (4) of section 13 of the Securitization And Reconstruction of Financial Assets and Enforcement of Security Interest Act, 2002 read with rule 8 of the Security Interest (Enforcement) Rules, 2002 on the date specifically mention herein below. The Borrower and Co-borrower (s)in particular and the public in general is hereby cautioned not to deal with the properties/ the Secured Assets and any dealings with the Properties/ secured assets will be subject to thecharge of Anand Rathi Global Finance Limited for a Outstanding Amount(specifically mentioned herein below) the tost and charges and other monies payable (if any) till the date of payment and/or realization by ARGFL. The Borrower's attention is invited to the provisions of sub-section (8) of Section 13 of the Act in respect of the time available to redeem the secured assets.

Borrower (s) Name Address:-M/s. Jay Ambe Garden Restaurant & Bar

Borrower (s) Name Address:-M/s. Jay Ambe Garden Restaurant & Bar

Co-borrower(s) Name Address:-1.Mr.VikaskumarShyamlal Gill

.Mr.SwapanBagchi Flat No.204, Building No. 5, 2nd Floor,

Prasadam, Chikholi Village, Ambernath, : 421503.

Date of Demand Notice

19th June 2021

Loan account numbe

ARGFL/SME-LAP/MUM-1/1317

Date of Possession

25th August, 2021

No. 74, House No. 229& 230, Chikholi Pada, Ambernath, Thane: 421503.

Amount Due as per Demand Notice:Rs. 38,34.179/- (Rupees Thirty Eight

Lakhs Thirty Four Thousand One Hundred Seventy Nine only)

SCHEDULE – I DETAILS OF SECURED ASSET:-

Flat No.204, Building No.C- 5, 2nd Floor, Prasadam Complex, Navare Nagar, Off

BadlapurKatal Road, Ambernath (West), Thane: 421503.

Date: 25th August 2021 Place: Mumbai Authorised Officer (Anand Rathi Global Finance Limite

Principal Outstanding EMI Amount Pending

Interest on terminatio

Over Due interest

EMI Bounce & Other Charges

Notice Charges

Total outstanding

Lock-in charges @ 2% + GST

oreclosure Charges @ 4% + GST

33,97,340

39,636

3,619

1,180

1.100

80,178

35,93,646

38,34,179

Anand Rathi Global Finance Ltd Express Zone, A Wing

10th Floor, Western Express Highway, Diagonally Opposi Oberoi Mall,Goregaon (E), Mumbai 400063.

AESI ACT, 2002 READ WITH SECURITY INTEREST (RULE_8 (1)

Advocate Basit Ansari

(if any), shall be deemed to have been waived and/or abandoned.

representing one bond ("Loan Stock Bonds").

Mumbai, Dated This 28th Day of August, 2021

ANAND RATHI

By order of the Board

Systematix Corporate Services Limited

Sd/-Chandra Prakash Khandelwal

redentials for e-voting for the resolutions proposed in the Notice is given in Notice of AGM

बैंक ऑफ इंडिया BOI

elationship beyond bankin Navi Mumbai Zone Plot No.30, Sector-11, Cbd Belapur, Navi Mumbai-400 614.

CORRIGENDUM

Please refer "E-Auction for Sale of Immovable Properties " notice published in Page No.-12 of this newspaper on 06.08.2021.

Please read Sector-10 as Sector-16 in the address (Column No 3) of the property of **M/s Magna Opus** of Vash Branch appearing at S. No. - 5 of the

Other Terms & Conditions will remain

Place: Navi Mumbai Date: 28.08.2021

Sd/-Authorised Officer(S) BANK OF INDIA

मराठी मनाचा आवाज नवशक्ति 👫 ဳ

www.navshakti.co.in

किंमत ३ रुपये



Branch/Office: New Panvel, Se-19
Shiva Complex, Sec-19, New Panvel,
Raigad-410206, Maharashtra. Ph: 022-27454688
Web: www.bankofbaroda.com
Email: winpan@hakofbaroda.com Email: vjnpan@bankofbaroda.co.in

POSSESSION NOTICE (for Immovable property) [See rule 8(1)]

The undersigned being the Authorised Officer of the Bank of Baroda under the The undersigned being the Authorised Officer of the Bank of Baroda under the Securitisation and Reconstruction of Financial Assets and Enforcement of Security Interest Act, 2002 (54 of 2002) and in exercise of powers conferred under Section 13(12) read with rule 3 of the Security Interest (Enforcement) Rules, 2002 issued Demand Notice dated 23-04-2021 calling upon the borrower Mr Mufeed Khan & Mrs Asifa Khatoon Khan to repay the amount mentioned in the notice being Rs. 27,28,405.96 (Rupees Twenty Seven Lakh Twenty Eight Thousand Four Hundred Five and Ninety Six Paise Only) as on 31/03/2021 within 60 days from the date of receipt of the said notice. The content of the said notice is also published in the newspaper on 23/06/2021 in The Free Press Journal (English) and Navashakti (Marathi).

(Marathi). The borrower having failed to repay the amount, notice is hereby given to the borrower and the public in general that the undersigned has taken possession of the property described herein below in exercise of powers conferred on him under sub section (4) of Section 13 of Act read with rule 8 of the Security Interest (Enforcement) Rules 2002 on this 23rd day of August of the year 2021.

Rules 2002 on this 23rd day of August of the year 2021.

The borrower in particular and the public in general is hereby cautioned not to deal with the property and any dealings with the property will be subject to the charge of the Bank of Baroda for an amount of Rs. 27,28,405.96 (Rupees Twenty Seven Lakh Twenty Eight Thousand Four Hundred Five and Ninety Six Paise Only) as on 31/03/21 and interest thereon.

The borrower's attention is invited to provisions of sub-section (8) of Section 13 of the Act, in respect of time available, to redeem the secured assets.

Description of the Immovable Property

All that part and parcel of the property conscisting of Elat No. 101. First Floor, Building.

All that part and parcel of the property consisting of Flat No. 101, First Floor, Building known as "Shree Ganesh V", Plot No. 43, Sector-21, Vill- Ulwe, Tq- Panvel, Dist-Raigad, Maharashtra

Northe South by: 9 Mtrs Wide Road, On the East by: 9 Mtrs Wide Road, On the East by: 9 Mtrs Wide Road, On the West by: Plot No. 44

Authorised Office Bank of Baroda Date: 23.08.2021

PUBLIC NOTICE

The TRUSTEES of SHREE JAKHAU BHANUSHALI CERITABLE TRUST informed us that they have lost following FD Receipts. (1) PD/1423369 dated 11.10.2018 Maturity Date 11.07.2021 Rs. 5,00,000/- (2) PD/ 1423352 dated 11.10.2018 Maturity Date 11.07.2021 Rs. 5,00,000/- (3) PD/1423345 dated 11.10.2018 Maturity Date 11.07.2021 Rs. 5,00,000/- (4) PD/1423368 dated 11.10.2018 Maturity Date 11.07.2021 Rs. 5,00,000/- (5) PD/1423383 dated 11.10.2018 Maturity Date 11.07.2021 Rs. 5,00,000/-.

Anyone who may find the receipt and claims if any, should be made to HDFC Ltd. Ramon house, H T Parekh Marg, 169 Backbay reclamation. Churchgate Mumbai - 400 020. within 14 days from the publish of this Notice. dt. 27.8.21, Mumbai The TRUSTEES of SHREE JAKHAU **BHANUSHALI CERITABLE TRUST**

Cont. No. 98692 15454

SIMPLEX CASTINGS LIMITED

Andheri (W) Mumbai (M.H)- 400053., Tel. No- 022-40034768, | Fax- 022-40034768

2013 ("Act") read with the Investor Education and Protection Fund Authority (Accounting Audit, Transfer and Refund) Rules, 2016 and the Investor Education and Protection Fun Authority (Accounting, Audit, Transfer and Refund) Amendment Rules, 2017 ("Rules" notified by the Ministry of Corporate Affairs, that the Company is required to transfer unpai unclaimed dividend(s) and shares in respect of which dividend has remained unpaid unclaimed by the shareholders for seven consecutive years or more, to the Investo Education and Protection Fund ("IEPF")Account.

The Company has sent individual communication to the concerned shareholders whos shares are liable to be transferred to IEPF Account as per the said Rules for taking appropriate action and a Complete list of such shareholders whose shares are liable t ransfer to the IEPF Account is displayed on the website of the compan

IEPF Account including all benefits accruing on such shares ,if any, can be claimed back by

o be transferred to IEPF Account, may note that the Company would be issuing duplicate share certificate(s) in lieu of the original share certificate (s) held by them for the purpose o transfer of shares to IEPF Account as per Rules and upon such issue, the original share certificate (s) which shall registered in their name will stand automatically cancelled and be leemed non-negotiable. The Shareholders may further note that the details uploaded b the Company on its website should be regarded and shall be deemed adequate notice in respect of issue of Duplicate Share Certificate by the Company for the purpose of transfe of shares to IEPF Account pursuant to the Rules.

Shareholders by 20th November, 2021 or such other date as may be extended, the Company shall, with a view to complying with the requirements set out in the Rules, transfe the shares to the IEPE Account by the due date as per the procedure stipulated in the Rules For any information/clarification on this matter, concerned shareholders may write to th Company at cs@simplexcastings.com or contact Company's Registrar and Share Transfer Agents Link Intime India Private Limited C-101, 247 Park, LBS Marg, Vikhrol

> For Simplex Castings Limite Sd

SBFC Finance Private Limited

(erstwhile Small Business Fincredit India Private Limited) Registered Office:- Unit No. 103, First Floor, C&B Square, Sangam Complex, Village Chakala, Andheri-Kurla Road, Andheri (East), Mumbai-400059.

Place: Mumbai

Date: 27.08.2021

DEMAND NOTICE

Whereas the borrowers/co-borrowers mentioned hereunder had availed the financial assistance from Reliance Home Finance Ltd. ("RHFL"). Pursuan to the Deed of Assignment, RHFL transferred and assigned the financial assets and other rights in favour of the Securitisation Trust. Subsequently, the Securitisation Trust appointed SBFC Finance Private Limited to do all such acts including enforcement of underlying securities. We state that despit having availed the financial assistance, the borrowers/mortgagors have committed various defaults in repayment of interest and principal amounts as per due dates. The account has been classified as Non Performing Asset on the respective dates mentioned hereunder, as per guidelines of Reserve Bank of India, consequent to the Authorized Officer under Securitization and Reconstruction of Financial Assets and Enforcement of Security Interest Act 2002 ("SARFAESI Act") and in exercise of powers conferred under Section 13(12) read with Rule 3 of Security Interest (Enforcement) Rules, 2002 issued Demand Notices on respective dates mentioned herein below, calling upon the following borrowers /mortgagors to repay the amount mentioned in the notices together with further interest at the contractual rate on the amount mentioned in the notices and incidental expenses, cost, charges etc. until the date of payment within 60 days from the date of receipt of notices.

The notices issued to them on their last known addresses have returned un-served and as such they are hereby informed by way of public notice about

Name Of The Borrower / Address & Name of Trust	& NPA	Loan and outstanding amount	Description of Secured Assets
1. DELTA ELECTRO MECHANICAL PRIVATE	Notice Date:	Loan Account No :RHLPMUM000036576	ALL THE PIECE AND PARCEL OF IMMOVABLE
LIMITED,	27th July 2021	(Pr00708042)	PROPERTY BEARING FLAT NO.1603 ON 16TH
407, A WING, OBER OF CHAMBER, OPP.	NPA date:	Loan Amount: Rs. 4,95,00,000/- (Rupees	FLOOR ADMEASURING 2979 SQ. FT. CARPET
SUB TV, LINK ROAD, ANDHERI WEST,	16th June	Four Crore Ninety Five Lakh(s) Only)	AREA I.E. 276. 75 SQ. MTRS. IN THE BUILDING
MUMBAI-400053.	2021	Outstanding amount: Rs. 5,13,52,070/-	KNOWN AS "PARTHENON", CONSTRUCTED ON
2. KAVITA SUNIL GUPTA,		(Rupees Five Crore Thirteen Lakh(s) Fifty	LAND BEARING SURVEY NO.111A, B & C, CTS
3. SUNIL DEVISAHAY GUPTA,		Two Thousand Seventy Only) as on 23rd	NO. 886/B-2, SITUATED AT J.P.ROAD, OPP.
4. ARPIT SUNIL GUPTA,		July 2021	GURUDWARA, FOUR BUNGALOW, ANDHER
1101, WING II B, EXCELLENCY CHSL, 4TH			WEST, MUMBAI-400053.
CROSS ROAD, LOKHANDWALA COMPLEX,			
ANDHERI WEST, MUMBAI- 400053.			
Trust Name: Indian Receivable Trust 19 -			
Series-5 dated 28-Feb-19			

In the circumstances as aforesaid, the notice is hereby given to the above borrowers, co-borrowers, to pay the outstanding dues as mentioned above along with future interest and applicable charges within 60 days from the date of the publication of this notice failing which further steps will be taker after the expiry of 60 days of this notice against the secured assets including taking possession of the secured assets of the borrowers and the

nortgagors under Section 13(4) of the SARFAESI Act and the applicable Rules thereunder Please note that under Section 13 (13) of the SARFAESI Act, no Borrower shall, transfer by way of sale, lease or otherwise any of his secured assets

referred to in the notice, without prior written consent of the secured creditor. (Joyal Nadar) Dated: 28th August 2021

Authorized Officer SBFC Finance Private Limited Place: Mumbai

PUBLIC NOTICE

General public is hereby informed that our client, M/s. Muthoot Finance Ltd. (GSTIN 32AABCT0343B1Z7), Registered Office: 2nd Floor, Muthoot Chambers, Banerji Road, Kochi - 682018, Kerala, India CIN: L65910KL1997PLC011300, Ph: +91 484-2396478, 2394712, Fax: +91 484-2396506 mails@muthootgroup.com, www.muthootfinance.c conducting Auction of ornaments (NPA accounts for the period up to 30.06.2020 & Spurious/Low quality accounts for the period up to 31.03.2021), pledged in its favour, by the defaulting Borrowers, as detailed hereunder. All those interested may participate.

First Auction Date: 06.09.2021

Dhulia - (MA): MAL-2239, MSL-9300, 9341, MUL-766, 2012, 2144, 2292, 2342, 2373, 2466, 2503, 2549, 2656, 2778, 2809, 2842, 3204, 3326, 3432, 3734, 3925, 3970, 4171, 4173, 4380, 4466, 4479, 4566, 4739, 5051, 5857, 5871, 5979, 6328, 6694, 6778, 6862, 6883, 6899, 6909, 6913, 6957, 6962, 6965, 7002, 7055, 7151, 7224, 7245, 7303, 7342, 7362, 7420, 7427 7552, 7585, 7591, 7631, 7678, 7680, 7681, 7682, 7738, 7739, 7740, 7759, 7760, 7761, 7762, 7763, 7770, 7795, 7802, 7806, 7807, 7820, 7821, 7832, 7833, 7834, 7837, 7839, 7840, 7843, 7844, 7847, 7851, 7861, MWS-137, 189

Second Auction Date:07.09.2021. Auction Centre: Muthoot Finance Ltd., Chethna House, Ground Floor, CS No. 15/3, Khol Goli, Lane No. 4, Dhulia, Maharashtra First Auction Date: 06.09.2021

Ratnagiri - (MA): MAL-970, MSL-13072, MUL-1618, 1966, 2021, 2153, 2227, 2675, 3038, 3080, 3229, 3510, 3721, 4058, 4811, 4853, 4932, 5126, 5156, 5193, 5380, 5651, 5894, 5927 6027, 6074, 6105, 6115, 6121, 6122, 6154, 6160, 6185, 6244, 6307, 6314, 6367, 6374, 6381, 6382, 6383, 6384, 6486, 6519, 6520, 6568, 6598, 6610, 6616, 6718, 7136, 7137, 7138 1139, 7181, 7183, 7206, 7207, 7223, 7224, 7237, 7245, 7256, 7268, 7269, 7281, 7305, 7321, 7340, 7343, 7356, 7357, 7358, 7359, 7361, 7377, 7378, 7382, 7382, 7395, 7411, 7455, 7456, 7469, 7498, 7502, 7505, 7509, 7518, MWS-317, 405, 421, 422, 452, 510, 795, 1261, 1431, 1713, 1773, 1894, 1982, 2247, 2301, 2331, 2565, 2603, 2757, 2760, RGL-100, 339, **Chiplun** Karad Road: MAI -798, 1274, 1310, MSL-6495, 6844, MUL-920, 1664, 1731, 1840, 1969, 2224, 2581, 2713, 2808, 2969, 3026, 3476, 3482, 3501, 3520, 3553, 3556, 3609, 3610, 3614 3615, 3616, 3617, 3618, 3642, 3643, 3650, 3678, 3690, 3695, 3696, 3740, 3741, 3742, 3749, 3763, 3777, 3778, 3782, 3788, 3791, 3792, 3825, 3850, 3852, 3859, MWS-32, 268, 319, 368, 472, 522, 537, 606, 666, 754, 847, 850, 908, 915, 964, 992, 1137, 1140, 1208, 1542, 1577, 1689, 2323, 2491, 2543, 2789, 2838, RGL-276

Second Auction Date:08.09.2021, Auction Centre: Muthoot Finance Ltd., Premises No 1-4, Ground Floor, Sai Krupa Apartment, Nachane Road, Near Sawarkar Natyagruh Maruti Mandir, Ratnagiri - 415612

First Auction Date: 06.09.2021

Nandurbar - (MA): MAL-2519, MUL-1414, 1427, 1537, 1565, 1610, 1620, 1931, 1937, 1941, 1959, 2129, 2214, 2810, 3098, 3163, 3259, 3490, 3550, 3727, 3876, 3969, 3995, 3996, 4062 4067, 4090, 4214, 4223, 4416, 4417, 4418, 4428, 4431, 4447, 4459, 4624, 4684, 4766, 4767, 4830, 4853, 4877, 4879, 4888, 4892, 4932, 4933, 4958, 4990, 4994

Second Auction Date: 09.09.2021, Auction Centre: Muthoot Finance Limited, First Floor, Shop No.15-19, Amrut Complex, CS No. 909/E, Amurut Chowk, Nandurbar, Maharashtra-425412

First Auction Date: 13.09.2021

Mumbai Mahim - (West): MAL-2032, 2065, MSL-23518, 23541, 23542, MUL-463, 1633, 2578, 3587, 3666, 3676, 3683, 3791, 3837, 3846, 3862, 3864, 3895, 3918, 3951, 3959, 3960 3961, 4020, 4022, 4067, 4108, 4109, 4138, 4158, 4163, 4183, 4188, 4203, 4206, 4240, 4250, 4270, 4324, 4345, 4412, 4445, 4571, 4575, 4576, 4577, 4581, MWS-307, 595, 630, 724 1549, 1563, 1654, 1883, 1896, 1925, 1996, 2039, 2158, 2269, 2376, 2498, 2641, 2808, 2861, 3327, 3630, 3779, Mumbai - Mazagaon: MAL-1245, MUL-153, 493, 637, 757, 758, 1271 1322, 1642, 1979, 1994, 2004, 2172, 2190, 2276, 2458, 2595, 2637, 2689, 2690, 2847, 2868, 2869, 2883, 2898, 2899, 2925, 2938, 2944, 2959, 2960, Mumbai - Worli: MAL-1137, 1222 1331, 1561, 1595, 1621, MSL-6145, MUL-1285, 1425, 1711, 1893, 2000, 2031, 2059, 2061, 2068, 2095, 2187, 2297, 2345, 2348, 2423, 2476, 2510, 2530, 2848, 2855, 2858, 2863, 2880 2892, 2974, 2975, 3009, 3018, 3077, 3091, 3187, 3199, 3364, 3371, 3411, 3425, 3584, 3601, 3642, 3656, 3704, 3721, 3730, 3797, 4037, 4196, 4516, 4528, 4590, 4644, 4730, 4751 4791, 4793, 4802, 4827, 4840, 4843, 4887, 5100, 5107, 5210, 5228, 5365, 5366, 5403, 5533, 5538, 5541, 5623, 5730, 5748, 5832, 5837, 5865, 5876, 5949, 5994, 6027, 6034, 6043 6045, 6056, 6109, 6118, 6119, 6215, 6252, 6253, 6254, 6263, 6274, 6276, 6333, Mumbai - Dadar: MUL-1244, 1393, 1629, 2226, 2307, 2342, 2401, 2555, 2688, 2801, 2815, 2816, 2928 3082, 3176, 3240, 3249, 3259, 3285, 3309, 3315, 3325, 3326, 3327, 3329, 3345, 3346, MWS-581, 665, 1022, 1038, 1280, 1289, 1815, 2390, Mumbai - Dharavi: MUL-657, 686, 774, 780, 886, 1112, 1164, 1204, 1205, 1225, MWS-223, 615, 687, 982, 983, 1038, 1580, Mumbai - Girgaon: MAL-586, 701, MDL-139, MUL-1005, 1035, 1036, 1283, 1938, 1994, 2286, 2430, 2452, 2485, 2486, 2487, 2522, 2577, 2631, 2632, 2633, MWS-357, 390, 415, 501, 764, 777, 887, 913, 963, 1018, 1361, Mumbai - Antop Hill: MAL-607, 935, MUL-995, 1548, 1600, 1646 1672, 1751, 1760, 1777, 1786, 1793, 1822, 1828, 1841, 1902, 1915, 1918, 2039, 2094, 2109, 2143, 2170, MWS-404, 720, 725, 1245, 1316, 1501, 1578

Second Auction Date: 14.09.2021, Auction Centre: Muthoot Finance Ltd., First Floor, OM Ashirwad CHS, N . C Kelkar Road, Dadar West Mumbai - 400028

The auctions in respect of the loan accounts shown under the branch head will be conducted at the respective branches. However, please note that in case the auction does not get completed on the given date(s), then in that event the auction in respect thereto shall be conducted/continued on Second

Auction Date at the given Auction Centre, and further in case the said ornaments are still not successfully auctioned on these dates then such auction shall be continued on subsequen days thereafter, at this same venue. No further notices shall be issued in this respect

Kohli & Sobti, Advocates, A 59A, First Floor, Lajpat Nagar-II, New Delhi - 110024

Note: Customers can release their pledged ornaments before the scheduled auction date, against payment of dues of our client. Customer can also contact Email ID auctiondelhi@muthootgroup.com or Call at 7834886464. 7994452461

Mela Office, Kothl Road, Uijain (M.P.) 456001 Ph. 0734 2525856

UJJAIN SMART CITY LIMITED

NIT No.:- USCL/116 Tender ID : 2021_UAD_156770_1 दिनांक 26/08/2021 Ujjain Smart City Limited on behalf of Shri Mahakaleshwar Temple Management committee invites proposal for "Live Streaming of Shri Mahakaleshwar Temple through Cable & Satellite TV, Mobile & Website/Portal and Digital Platforms and Remote Abishek/Puja". Interested bidders may purchase and submit their proposals online

at www.mptenders.gov.in.	
Earnest Money Deposit	Rs. 10,00,000/-
Cost of Document	Rs 5,000/-
Pre bid Meeting Date	07/09/2021 15:00 hrs
Last date for submission of Technical and Financial Bid (Online)	16/09/2021 up to 17:00 hrs
For more details please visit https://	www.mptenders.gov.in. Any

Corrigendum or amendments shall be published on this website For, Ujjain Smart City Limited

17

(CIN: L27320MH1980PLC067459)

Read. Office: 601/602A. Fairlink Center. Off Andheri Link Road. E-mail ID: cs@simplexcastings.com, | Website: www.simplexcastings.com NOTICE- TRANSFER OF SHARES TO INVESTORS EDUCATION

AND PROTECTION FUND (IEPF) Notice is hereby given pursuant to the provisions of Section 124 of the Companies Act

http://www.simplexcastings.com. Shareholders may note that both the unclaimed dividend and the shares transferred t

them for IEPF Authority after following the procedure prescribed by the Rules. The concerned shareholders, holding shares in physical form and whose shares are liable

In case the Company does not receive any Communication from the Concerne

West), Mumbai-400083. Toll Free No: 1800-1020-878, Email: iepf.shares@linkintime.co.in

Akanksha kotwani (Company Secretary)